



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातींचा विभाग

वर्ष ८, अंक ओ(१४)]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

[पृष्ठे ४७, किंमत : रुपये ०.००

सूचना.— “कोणतीही पडताळणी न करता अर्जदारांनी अर्जात सादर केलेल्या माहितीवर आधारित सादर जाहिरात असल्यामुळे जाहिरातीत असलेल्या मजकुराबाबतच्या सत्यतेविषयी शासन कुठलीच जबाबदारी स्वीकारणार नाही.”.

Note.— “Government accepts no responsibility as to the authenticity of the contents of the notice. Since they are based entirely on the application of the concerned persons without verification of documents.”.

यावरून असे जाहीर करण्यात येत आहे की, खालील व्यक्तींनी आपली जुनी नावे बदलून नवीन नावे धारण केली आहेत :—  
It is hereby notified that the following persons have changed their names:—

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Sushila Ramswami Kambgavane</b> (NR-221)	<b>Thaki Shrawan Bawane</b> Ward No 3 Sironcha Tah Sironcha Dist Gadchiroli 442504	<b>Pooja Atulrav Shinde</b> (N-227)	<b>Pooja Sarang Raut</b> Plot No.109,Hudkeshwar Road, New Om Nagar Near Gurumauli Super Bazar, Hudkeshwar Bk Nagpur 440034
<b>धनराज सदाशिव डोनारकर</b> (N-२२२)	<b>धनराज लोडकु डोनारकर</b> मु. टेकाडी, पो-कोथुळना, ता- पारशिवनी, जिल्हा- नागपूर- ४४११०१	<b>Vaishali Prakashrao Bhose</b> (N-228)	<b>Vaishali Vaibhav Shelke</b> Plot No 73 Indrayani Nagar Dattawadi Nagpur
<b>Sangita Vilas Chute</b> (N-223)	<b>Sangita Tukaram Dhongade</b> At. - Post Pawnar, Ta. Dis. Wardha.	<b>Artee Pawan Deshmukh</b> (N-229)	<b>Artee Lahuji Mangare</b> At Rani Laxmibai Ward, Khat Road, Bhandara - 441904
<b>Dhanshree Hariram Madankar</b> (N-224)	<b>Dhanshree Saurabh Deotale</b> Ragit Layout Near Nag Mandir At Post Savner Dist Nagpur	<b>Ujwala Gangaramji Gawande</b> (N-2210)	<b>Ujwala Prabhakar Dive</b> At Post Awalpur Tah-Korpana Dist-Chandrapur
<b>सोनम सुरेश भजने</b> (N-२२५)	<b>सोनम हर्षल यावलकर</b> मु पोस्ट सौन्दड ता सडक/अर्जुनी जिल्हा गोंदिया	<b>Krishna Ramchandra Bhute</b> (N-2211)	<b>Shrikrishna Ramchandra Bhute</b> At Bori (Dhiwari) , Post. Indora, Tah. Mouda, Dist, Nagpur - 441106
<b>Yaminee Dhanraj Bhendarkar</b> (N-226)	<b>Yaminee Mahesh Bahekar</b> Plot No.45 Hudkeshwar Road Near Sukhakarta Ganesh Mandir Aamrapali Nagar Nagpur 440034		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Sonam Babasaheb Aher</b>	<b>Sonam Rushikesh Aher</b>	<b>प्रज्ञा फिरोज रामटेके</b>	<b>प्रज्ञा राजू रामटेके</b>
(N-2212)	Mu.Post .Ganore ,Taluka Akola,Ganore,Ahmadnagar 422605	(N-२२२१)	प्लॉट नो. ५७, भगवान नगर, वसंतनगर नागपूर ४४००२७
<b>सुखसागर लालाजी रामटेके</b>	<b>सुखसागर मुकेश मेश्राम</b>	<b>Heena Rajendra Devgirkar</b>	<b>Heena Avinash Gode</b>
(NR-२२१३)	राहणार एकोडी पोस्ट एकोडी तहसील गोंदिया जिल्हा गोंदिया ४४१६१४	(NR-2222)	Plot No 134/C Ramna Maroti Nagar Nagpur
<b>बेबी सुभाष दहीकर</b>	<b>सुशीला सुभाष दहीकर</b>	<b>Parag Manikaji Jaganade</b>	<b>Parag Manik Jagnade</b>
(N-२२१४)	मु-तळोधी खुर्द, पो-गांगलवाडी, तह-ब्रम्हपुरी, जि-चंद्रपूर ४४१२०६	(N-2223)	At Borgaon Khurd Po Pahela Tah Dist Bhandara
<b>Anvesha Hemant Girhepunje</b>	<b>Anvesha Mangesh Chudhari</b>	<b>Vishavkala Manohar Madavi</b>	<b>Vishavkala Sunil Chichame</b>
(N-2215)	At Mali Mohalla Fule Ward Gadchiroli Tah Dist Gadchiroli	(N-2224)	At-Killa Ward Tirora, Post-Tah-Tirora, Dist-Gondia
<b>Mrigesh Bhaskar Valligatla</b>	<b>Miyush Bhaskar Valligatla</b>	<b>Rajesh Ratiram Akre</b>	<b>Rajeshkumar Ratiram Akre</b>
(N-2216)	303 Atharva Sadan Wadgaon Chandrapur 442401	(N-2225)	At Dholmara Po Khat Taluka Mouda District Nagpur - 441106
<b>Sarswati Harbaji Parteti</b>	<b>Sarswati Raju Madavi</b>	<b>रुखमा प्रकाश पाटील</b>	<b>प्रमिला प्रकाश पाटील</b>
(N-2217)	Mhada Colony, Post Mansmandir, Wardha.	(NR-२२२६)	गुलशन नगर उप्पलवाडी स. व. नागपूर
<b>Kalpana Hariji Alias Haribhau Gadhave</b>	<b>Kalpana Amit Wath</b>	<b>भारत तुकाराम चोपकर</b>	<b>भरतराम तुकाराम चोपकर</b>
(N-2218)	At Gandhi Ward, Bela Tah & Dist. Bhandara - 441905	(N-२२२७)	मु. पो. लोहारा ता. सालेकसा जि. गोंदिया
<b>सयनबाई कुवरराज चौधरी</b>	<b>फुलवंताबाई कुवरलाल चौधरी</b>	<b>Kailaspati Namdeorao Shahare</b>	<b>Kailashpati Namdeorao Shahare</b>
(N-२२१९)	मु यरमड पो तिगाव ता आमगाव जिल्हा गोंदिया	(NR-2228)	At Plot No. 41, Gurukunj Colony, Vidya Nagar, Ganeshpur, Bhandara - 441904
<b>Rajubhau Marotraoji Nilatkar</b>	<b>Raju Marotraoji Nilatkar</b>	<b>वंदना महादेव श्रीरामे</b>	<b>वंदना यशवंत चौधरी</b>
(NR-2220)	Plot No 15 Umred Road Bhande Plot Hanuman Nagar Nagpur	(N-२२२९)	इंदिरा नगर वाल्मिकी ऋषी चौक मुल रोड चंद्रपूर ४४२४०१

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Surekha Divakar Deshpande</b> (N-2230)	<b>Surekha Diwakar Deshpande</b> A. V. Nakode, 27, Near Gharpure Layout, Wardha.	<b>Kritika Krishna Dekate</b> (N-2239)	<b>Kritika Prashant Ninawe</b> Plot No 38/A Saikrupa Society Narendra Nagar Nagpur 440015
<b>Shahnaz Parveen Iftkhar Ahmed</b> (N-2231)	<b>Shahnaz Parveen Iftkhar Sayed</b> At Jammalal Bajaj Ward, Bhandara Tah & Dist. Bhandara - 441904	<b>बाबा यशवंत मोहदुरे</b> (N-२२४०)	<b>पुरुषोत्तम यशवंत मोहदुरे</b> वॉर्ड न २ तुळजापूर पोस्ट कोपरा तह सेलू जिल्हा वर्धा ४४२१०२
<b>Tanmay Pawan Deshmukh</b> (N-2232)	<b>Tanmay Artee Mangare</b> At Rani Laxmibai Ward, Khat Road, Bhandara - 441904	<b>Kavitha</b> (N-2241)	<b>Kavita Dipak Kirahiboir</b> Near Santoshi Mata Mandir Dipti Signal
<b>Rajesh Suryabhan Awachat</b> (NR-2233)	<b>Raojesh Suryabhan Avvachat</b> Ram Cooler Bulding 556 New Shukarwari Fawara Chowk Nagpur - 440009	<b>Kalavati Laxmanrao Dhok</b> (NR-2242)	<b>Prachi Nikhil Ghorse</b> Plot No.20, Dighori Umred Road, Near Church Ram Krishna Nagar, Dighori Nagpur Maharashtra - 440034
<b>Jaydeo Pawan Deshmukh</b> (N-2234)	<b>Jaydeo Artee Mangare</b> At Rani Laxmibai Ward, Khat Road, Bhandara - 441904	<b>Anjali Vinodrao Sawarkar</b> (N-2243)	<b>Anjali Hemant Sakore</b> Plot No.17,18,Ujwal Nagar,Nr Prakash Nagar Bus Stop,Zingabai Takli,Godhani Rd,Nagpur-440030
<b>Madhukar Diwakar Urkude</b> (N-2235)	<b>Madhusudan Diwakar Urkude</b> At-Khadaki, Post-Chikhali, Tah-Tirora, Dist-Gondia	<b>Dhanashree Balwant Khapre</b> (NR-2244)	<b>Dhanashree Pritam Mendhekar</b> Tin Nal Chowk , 149/A , Kolba Swami Math Jawal , Nagpur 44002
<b>Anita Prabhakar Borkar</b> (N-2236)	<b>Anita Nilesh Balapure</b> House No 2406/28 Kharbi Road Chaitaneshwar Nagar Wathoda Layout Nagpur 440034	<b>Gulab Tukaram Bhojar</b> (N-2245)	<b>Gulab Vatu Rotake</b> At Davadipar Po Basora Tah & Dist. Bhandara - 441924
<b>Itwari Naajaru Gillor</b> (N-2237)	<b>Itwari Lahare</b> Plot No. 847 Minimata Nagar Nagpur 440008	<b>Nilabai Surajlal Rahangdale</b> (N-2246)	<b>Surmkala Surajlal Rahangdale</b> At-Silli, Post-Gangla, Tah-Tirora, Dist-Gondia
<b>Prachiti Arthawarma Wakade</b> (N-2238)	<b>Prachiti Siddhant Nagrale</b> Ujra Regency, Flat No. 101, House No. 80, Residency Nayanakasha Dr. Ambedkar Marg Nagpur 440017	<b>Rupali Bhagwat Shahare</b> (NR-2247)	<b>Rupali Purushottam Shende</b> At Sawari/Murmadi Po Lakhani Tah & Dist. Bhandara - 441804

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Aarti Vinod Jain</b> (N-2248)	<b>Aarti Aviral Chopra</b> 21, Deonagar, Khamla Road, Nagpur 440015	<b>Indubai Ramdasji Lonkar</b> (N-2257)	<b>Indubai Ramdasji Agade</b> Ghar Kr. 315/B/1/A, Maskasath Chowk, Sambhaji Kasar Mandir, Agade Chakki, Itwari, Nagpur - 440002
<b>Mrunali Vaman Dhekle</b> (N-2249)	<b>Mrunali Rohit Dhande</b> Plot No 114 Siraspeth Umred Road Hanuman Nagar Nagpur	<b>Chhaya Ramnath Naharkar</b> (N-2258)	<b>Chhaya Ashish Samundre</b> Plot No. 47 Shambhu Nagar Nagpur
<b>Hemlata Naneshwar Nandanwar</b> (N-2250)	<b>Hemlata Dnyaneshwar Nandanwar</b> Plot No. 1077 Vinoba Bhave Naar Santosh Nagar Gali No. 30 Dr. Ambedkar Marg Nagpur	<b>Ranju Dinesh Dahat</b> (N-2259)	<b>Sindhubai Dinesh Dahat</b> At - Chhota Rajegaon Po - Rajegaon Ta - Gondia Dist - Gondia M. S.
<b>Shyamkali Dulamsingh Maniya</b> (N-2251)	<b>Shyamkali Dulamsingh Pancheshwar</b> 1071/B/113 Wardha Road Near Chandra Mani Hallvivkanand Nagar Nagpur	<b>Vidhi Shivkumar Chauriya</b> (N-2260)	<b>Vidhi Shivkumar Chouriya</b> House No 340 A Tinnal Chowk Kasarpura Near Bhojwani Atha Chakki Itwari Nagpur - 440002
<b>Vaishali Gulabrao Masram</b> (N-2252)	<b>Vaishali Ravindra Salame</b> Near Car Swity, 190 Hawrapeth , Nagpur 440027	<b>Vaishnavi Nandu Jadhav</b> (NR-2261)	<b>Vaishnavi Pavan Gaikwad</b> Plot No. 12, Vitthal, Uskelwar Soc. Swarswati Nagar, Hudkeshwar Road, Nagpur
<b>Kamini Bhimrao Lonare</b> (NR-2253)	<b>Kamini Ravi Ukey</b> Plot No 17 Govindprabhu Nagar Rajapeth Hudkeshwar Road Nagpur 440034	<b>Sarika Bhagwantrao Karade</b> (N-2262)	<b>Sarika Deepak Raghorte</b> 4551/214, Rukhmini Nagar, Thakre Layout, Mhalgi Nagar Road, Nagpur - 440024
<b>Mamta Bhaskarprasad Tiwari</b> (N-2254)	<b>Mamta Vinay Mishra</b> Loha Marg Police Head Quarter Building 04 Quarter Number 11 wanjari Nagar Ajni Nagpur	<b>Umeshwari Shriram Rajak</b> (N-2263)	<b>Umeshwari Shriram Nirmalkar</b> Plot No. 577/1324 Near Priyanka Medical Minimata Nagar Nagpur 440035
<b>Mohd Zahid</b> (N-2255)	<b>Mohammad Zahid Abdul Naseer</b> Mohammad Zahid Plot No 46 Rathod Layout Anant Nagar Nagpur	<b>Sumaiya Sadiq Sayed</b> (N-2264)	<b>Priya</b> 213, Chhatrapati Nagar, Near Chatrapati Hall, Wardha Road, Nagpur - 440015
<b>Usha Etwari Sewak</b> (N-2256)	<b>Usha Ajay Banjare</b> 1537 Mini Mata Nagar Nagpur		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Nirali Rajesh Tated</b>	<b>Nirali Ankush Bora</b>	<b>प्रतिभा वसंतराव जिस्कार</b>	<b>प्रतिभा संजय संके</b>
(N-2265)	Flat No. C- 111, Shivaji Park, Wathoda Road, Vivekanand School, Shri Krishna Nagar Nagpur- 440009	(N-२२७४)	शिवछाया कॉलोनी शंकर नगर जि.अमरावती
<b>Faisal Younus Shaik</b>	<b>Shaik Faisal Shaik Younus</b>	<b>Manisha Sheshrao Ambhore</b>	<b>Manisha Nilkantha Misal</b>
(N-2266)	Plot No 61/A Shiv Nagar Wanjara Layout Nagpur	(N-2275)	At Misalwadi Po Shelgaonotol Ta Chikhli Dist Buldana
<b>Priyanka Kailash Pardeshi</b>	<b>Priyanka Shubham Khare</b>	<b>Shital Shrirang Kulkarni</b>	<b>Gauri Abhijeet Dongre</b>
(N-2267)	Behind Harihar Mandir, Danaganj, Nagpur-440008.	(N-2276)	C/O Abhijeet Arvind Dongre, Mahasul Colony, At Post Tq- Jalgaon Jamod, Dist. - Buldhana
<b>Anuj Naresh Dixit</b>	<b>Anuj Naresh Dikshit</b>	<b>Dinesh Shivendrasingh Bandwal</b>	<b>Dineshsingh Sinhendrasingh Bandwal</b>
(N-2268)	At Post Mowad Ward No 09 Ta Narkhed Dist Nagpur	(N-2277)	At Kherda Post Sukali Bai
<b>Imdad Husain Haji Mohsin Ali Kabadi</b>	<b>Imdad Husain Haji Mohsin Ali Bohra</b>	<b>Ratnamala Rambhau Raut</b>	<b>Ratnamala Satish Nakhale</b>
(N-2269)	At Post Tahsil Arvi, District Wardha, 442201	(N-2278)	Plot No 8, Ingole Layout, Godhani Road, Zingabai Tatkli, Nagpur 440030
<b>Purva Vishwas Tarale</b>	<b>Purva Vishwas Tarale</b>	<b>Kanchan Nilkanth Barade</b>	<b>Kanchan Dinesh Birole</b>
(N-2270)	Purva Vishwas Tarale, Sunder Vatika Karanja Lad Ta. Karanja Dist. Washim, Maharashtra 444105	(N-2279)	Ward No 3 At Post Ubali Tah Kalmeshwar Nagpur
<b>प्रगती जनार्दन बमनोटे</b>	<b>प्रतिभा दिनेश बढीये</b>	<b>Kalyani Sahebrao Jibhakate</b>	<b>Kalyani Ravikant Supare</b>
(N-२२७९)	at.post. पिंपळखुटा tah. आर्वी dist. wardha-४४२१०६	(N-2280)	Plot No.42 Green Town Behibd Asha Hospital Kamptee
<b>अमोल अंबादास सातव</b>	<b>अमोल अंबादास पाटील</b>	<b>दरुबाई जंगलू कांबळे</b>	<b>नरुबाई जंगलू कांबळे</b>
(N-२२७२)	रा.कोथळी ता.मोताळा जि बुलडाणा	(NR-२२८९)	आर पी टी एस रोड होजिअरी मिल जवळ गुलजारपूरा अकोला
<b>Priyanka Sureshpant Molekar</b>	<b>Priyanka Shyam Anasane</b>	<b>प्रमोद जानराव देशमुख</b>	<b>प्रमोद जानराव सोळंके</b>
(N-2273)	New Tapadiya Nagar, Kharap Road, Akola Pin - 444003	(N-२२८२)	ठाकरे मार्केट जवळ गजानन चौक मलकापूर अकोला

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Anarkali Ramraj Thakur</b> (N-2283)	<b>Kiran Vijaysingh Chavan</b> W/O Vijaysingh Chavan, Borgaon Manju, Main Road, N H 6 Pin 444102	<b>चरणदास दादाजी राखडे</b> (N-२२९२)	<b>चरण दादाजी राखडे</b> रा.खंडाळा ता.ब्रम्हपुरी जिल्हा.चंद्रपूर
<b>शिवपाल अंबादास कुंडलवाल</b> (N-२२८४)	<b>शिवपाल बाबुलालजी गोठवाल</b> गुलजारपुरा कुंभार वाडा अकोला	<b>वैशाली सदाशिव जाधव</b> (NR-२२९३)	<b>वैशाली मंगेश वानखेडे</b> रा.पो.डोंगरशेवली ता.चिखली जि.बुलढाणा पिन.४४३२०१
<b>Arnav Gopal Dhule</b> (N-2285)	<b>Arnav Mangesh Pawar</b> At Hiwarkhed Tq Khamgaon Dist Buldhana Maharashtra	<b>नर्मदा महादु सावळे</b> (NR-२२९४)	<b>नर्मदा सुखदेव अंभोरे</b> घर नंबर २८७ वॉर्ड क्रमांक २ आंबेडकर चौक दलित समाज मंदिरा जवळ मु रिठद ता रिसोड बेलखेडा जी वाशीम
<b>Meghana Kalgaonkar</b> (N-2286)	<b>Meghana Nene</b> Plot No 19-A, Gawande Lay Out, Chhatrapati Nagar, Wardha Road, Nagpur 440015.	<b>कैलास दुर्योधन शेंदरे</b> (N-२२९५)	<b>कैलास बंडूजी शेंदरे</b> आत. दहेगाव पोस्ट. धानला तह. मौदा , नागपूर
<b>Mayuri Ramesh Charde</b> (N-2287)	<b>Mayuri Rahul Sawarkar</b> Plot No 546 New Shukrawari Telipura Mahal Nagpur	<b>भिकनशा बहादुरशा</b> (N-२२९६)	<b>हसनशा बहादुरशा</b> मु पो चिंचपूर ता खामगाव जी बुलढाणा
<b>Manish Prabhakar Borkar</b> (N-2288)	<b>Manisha Narendra Wadyalkar</b> House No 304 Ward No 28 Bapurao Gali Itwari Nagpur 440022	<b>Manisha Pandhrinath Musale</b> (N-2297)	<b>Manisha Atul Wadbudhe</b> Plot No 624 New Mahalgi Nagar Nagpur
<b>Surekha Shankar Patre</b> (N-2289)	<b>Surekha Ravishankar Mankar</b> Plot No. 3659/21/A, Near Ganesh Fabrication, Sharda Nagar, Pardi, Nagpur 440035	<b>Bebibai Bhaurao Bawankule</b> (N-2298)	<b>Bebibai Bhaulal Bawankule</b> Plot No.53,Kharbi Road,Near Sarode Chakki,Shesh Nagar,Nagpur
<b>Sunita Laxman Mandal</b> (N-2290)	<b>Sunita Rakesh Kosre</b> Plot No. 105, Om Sai Nagar, Punapur Road, Pardi, Nagpur 440035	<b>वच्छलाबाई लक्ष्मण</b> (N-२२९९)	<b>वच्छलाबाई लक्ष्मण तुपे</b> at ruikhed mayamba post bhadgoan tq dist buldana
<b>Aditya Shiv Markhande</b> (N-2291)	<b>Aditya Shivkumar Markhande</b> Near Nagraj Chawk, Reilway Colony, Dipti Signal, Nagpur 440035	<b>Swati Rajesh Bhagat</b> (NR-22100)	<b>Swati Manik Badre</b> Mu Mangali Tq Zari Zamani Post Dhanora, Mangali

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Meenal Namdeo Urkude</b>	<b>Meenal Mahesh Asutkar</b>	<b>Nisha Gajanan Wagh</b>	<b>Nisha Ankush Vidhole</b>
(N-22101)	At. Po. Adegaon, Tq. Zari Jamni	(N-22110)	Shivaji Nagar, Kata Road Washim, Washim, Washim Maharashtra, 444505
<b>Vrushali Uttam Bhadake</b>	<b>Vrushali Uttam Bhadke</b>	<b>मनोहर पांडुरंग मेश्राम</b>	<b>शामराव पांडू मेश्राम</b>
(N-22102)	At. Ayodha Vihar, Nr. Dattavihar, Opp Dps School, Amravati	(N-२२१११)	मु पोस्ट जेप्रा तह जिल्हा गडचिरोली - ४४२६०५
<b>मणकर्णा भिमराव जाधव</b>	<b>मणकर्णा देवराव यावले</b>	<b>विमल माणिकराव चौधरी</b>	<b>धृपता जानकीराम चौधरी</b>
(N-२२१०३)	शिवाजी चौक तिवसा ता. तिवसा जि अमरावती पिन कोड - ४४४९०३	(N-२२११२)	वॉर्ड न. २, मु. चितेगाव, पो. चिखली, ता. मूल, जी. चंद्रपूर
<b>वैशाली मनोहरराव काळे</b>	<b>वैशाली निलेश शेंगोकार</b>	<b>Nalu Gulab Bhandakkar</b>	<b>Nalini Shankar Shiwankar</b>
(N-२२१०४)	मु पोस्ट दिग्रस बु ता पातूर जी अकोला	(N-22113)	Behind Navkanya School Shashtri Ward Warthi Bhandara
<b>नसीम परवीन कबीर अहमद</b>	<b>नसरीन परवीन मो अकलीम</b>	<b>Shivani Singh</b>	<b>Shivani Rajendrasingh Bais</b>
(N-२२१०५)	जमा मस्जिद के सामने महान त बार्शीटाकळी	(N-22114)	Ward No 2, Behind Police Station, Civil Line, Saoner, Dist Nagpur, Maharashtra 441107
<b>हरदास मारोती सुखदेवे</b>	<b>हरिभाऊ मारोती सुखदेवे</b>	<b>रंजना राजु भोयर</b>	<b>प्रमिला राजु भोयर</b>
(NR-२२१०६)	घर न १२६ सिद्धार्थ सोसायटी वाघापूर नंदूरकर हायस्कूल मागे यवतमाळ	(N-२२११५)	मु निमगाव पो पहेला तह जिल्हा भंडारा ४४१९२४
<b>Syed Aslam Ali Akhtar Ali</b>	<b>Syed Alsam Syed Akhtar</b>	<b>Chanchal Bai Sharma</b>	<b>Padama Dilip Sharma</b>
(N-22107)	Ward No 21, Salfi Nagar, Warud, Tq. Warud, Dist. Amravati	(N-22116)	Deshbandhu Ward , Gondia, Tah+dist- Gondia
<b>Manisha Kailas Wankhede</b>	<b>Manisha Sachin Sakpal</b>	<b>Ravina Gyaneshwar Nandanwar</b>	<b>Ravina Reva Mohadikar</b>
(N-22108)	Kata, Kata Washim Maharashtra	(N-22117)	H No 388 Khapripura Itwari Nagpur 440002
<b>Rushikesh Rajendra Rathod</b>	<b>Rushikesh Rajesh Rathod</b>	<b>Sonali Ganpati Malewar</b>	<b>Sonali Nikhil Karmore</b>
(N-22109)	Dhiraj Colony Zilla Parishad Chowk Khadki Bu Akola	(N-22118)	W/O Nikhil Karmore, 122/5 Naragaon Ward No. 01, Nara Basti Nagpur-440014

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>उषाताई गणपत डाहाके</b>	<b>उषा जागृत प्रधान</b>	<b>Pushpa Sudhakar Derkar</b>	<b>Pushpa Manoj Chokhare</b>
(N-२२११९)	मु. निलज, तह. ब्रम्हपुरी, जिल्हा. चंद्रपूर	(N-22128)	W/O Manoj Chokhare Near Motha Hanuman Mandir Sasti Post.Dhoptala Tah.Rajura Dist.Chandrapur
<b>Neeta Radhakisan Pali</b>	<b>Nita Jagtarsingh Sanotra</b>	<b>Nikita Lahudas Gadge</b>	<b>Nikita Naresh Borkar</b>
(N-22120)	Indar Colony No. 6 Tekadi	(N-22129)	Plot No 314 A 289, Koushalyan Nagar ,Near Kalpataru Buddha Vihar Bhagwan Nagar Nagpur.
<b>Varsha Vilas Awchat</b>	<b>Varsha Vilas Awachat</b>	<b>Ravina Ramesha Meshram</b>	<b>Ravina Vishal Motghare</b>
(N-22121)	Nr. Hanuman Mandir, Telipura, Itawari, Nagpur	(N-22130)	Plot No 314 A Kalpataru Buddha Vihar Kausalaya Nagar Rameshwari Road Nagpur 440027
<b>उकुंड्या विद्या आवळे</b>	<b>उकुंड्या उर्फ गरीबा विधुजी आवळे</b>	<b>Payal Ramchandra Rayakwar</b>	<b>Payal Ishant Gour</b>
(N-२२१२२)	वॉर्ड नो ०५, प्रगती संस्थेत जवळ, बोखारा	(NR-22131)	Ramchandra Rayakwar,Plot No.188,Durga Nagar,Kalamna Pardi-440035
<b>Shila Janardhan Bhalme</b>	<b>Satyashila Janardhan Bhalme</b>	<b>राजू पांडुरंग ठोंबरे</b>	<b>राजेंद्र पांडुरंग ठोंबरे</b>
(N-22123)	At Post Kanhalgaon Tah Korpana Dist Chandrapur	(N-२२१३२)	घर क्र. १६४, सोनेगाव निपाणी वाडी ४४००१६
<b>कपिला प्रल्हाद वाघमारे</b>	<b>नीलिमा मचीन्द्र गेडाम</b>	<b>Pallavi Deepak Thulkar</b>	<b>Pallavi Pravin Kamble</b>
(N-२२१२४)	मु पोस्ट सुशी दाबगाव तह मूल जि चंद्रपूर	(N-22133)	Plot No 20 Dhabiwal Layout Ring Road Nagpur 440027
<b>Sundara Ganu Wadai</b>	<b>Sundara Bajirao Nikure</b>	<b>Shrawan Manoharlal Chaudhari</b>	<b>Shrawan Manohar Chaudhari</b>
(N-22125)	At Sewari Tah Etapalli Dist Gadchirolli	(N-22134)	Motha Indora, Near Jitendra Jewellers, Nara Road, Post Jaripatka, Nagpur-440014
<b>मंतशा मोहसीन खान</b>	<b>आस्था अजय अहेरवार</b>	<b>Sangita Thakur</b>	<b>Sangita Rudramohan Thakur</b>
(N-२२१२६)	महाकाली वार्ड चंद्रपूर पिन न . ४४२४०२	(N-22135)	Ashirwad Apartment, C-201, Kamptee Road, Lamba Petrol Pump, Indora Chowk, Dr. Ambedkar Marg, Nagpur
<b>Usha Gulab Bhandakkar</b>	<b>Dipika Diwakar Todkar</b>		
(N-22127)	Near Hamuman Mandir Kamtha Gondia 441601		



महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>अर्चना कमलकरराव पाटील</b> (N-२२१३६)	<b>अर्चना अनिल तिवारी</b> प्लॉट न. ४४२ बी केशव माधव नगर जयताड रोड नागपूर ४४००१६	<b>Lata Gulab Bhandakkar</b> (N-22145)	<b>Lata Wamanrao Powale</b> Lic Office Road, Near Gyanpith School Hingaghat Wardha 442301
<b>Sheetal Dilip Bhandarwar</b> (N-22137)	<b>Sheetal Mukesh Tellawar</b> 123, Mitra Vihar Nagar, Kharbi Road, Nagpur, 440009	<b>Rashmi Mishra</b> (N-22146)	<b>Rashmi Salman Khan</b> Behind Police Line Takali, Kamgar Nagar, Nagpur, Dist Nagpur 440013
<b>Kushinara Lahudas Somkunwar</b> (N-22138)	<b>Kushinara Lahudas Somkuwar</b> Plot No. 2730 Near Priyadarshani Lawn, Jagjivanram Nagar, Garoba Maidan, Nagpur	<b>मिराबाई शामराव ईस्कापे</b> (N-२२१४७)	<b>शकुंतला शामराव इस्कापे</b> राहणार-आलेसुर, पो-लाखोरी, तालुका -लाखनी, जिल्हा-भंडारा ४४१८०४
<b>Amita Dhanraj Bobade</b> (N-22139)	<b>Amita Amit Somnathe</b> Plot No. 111, Punapur Road, Near Shiv Mandir, Bhawani Nagar, Pardi, Nagpur-4440035	<b>Shabina Jabin Abdul Salim</b> (N-22148)	<b>Shabina Mohammad Altaf Sheikh</b> Flat No. 304 Sampada Tower Jaibhim Chowk Yadav Nagar Nagpur 440017
<b>Farheen Akhtar Akbar Hussain</b> (N-22140)	<b>Farheen Akhtar Sheikh Basheer</b> House No 2998 Haidri Road Near Khan Jewellers Panaipeth Nagpur 440018	<b>Mohammad Yaseen Mohammad Zafar</b> (N-22149)	<b>Gulam Yaseen Mohammad Jafar</b> Gulam Yaseen Mohammad Jafar, Choti Masjid, Satranjipura, Nagpur-440008
<b>ईमलाबाई हिरालाल फुंडे</b> (N-२२१४९)	<b>विमलबाई हिरालाल फुंडे</b> वॉर्ड न २, मानेगाव,, पो- टाकली, तह- सावनेर, जी. नागपूर ४४१११३	<b>इंदिरा दौलत नन्नावरे</b> (N-२२१५०)	<b>रुखमाबाई दौलत नन्नावरे</b> वॉर्ड न. २, लोनवाही, ता. सिदेवाही, जी. चंद्रपूर
<b>Sonam Ramu Domkundwar</b> (NR-22142)	<b>Bhumi Manish Uttamchandani</b> Housing Board Colony Nara Road Nagpur	<b>सुभाष हिरामन कोल्हे</b> (N-२२१५१)	<b>कार्तिक हिरामण कोल्हे</b> मु.सुकळी पो.वडद ता.साकोली जिल्हा.भंडारा पिन.४४१८०२
<b>Kausal Shamrao Mohod</b> (N-22143)	<b>Kaushalya Shamraoji Mohod</b> Plot No. 20, Bharatwada Road, Bhawani Mata Prathanik Shala Jawal, Bharatwada Nagpur 440008	<b>अनिल चंदू पथरिया</b> (N-२२१५२)	<b>अनिल चंदूलाल पातालबंसी</b> रा वरोरा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
<b>Komal Dnyaneshwar Titarmare</b> (N-22144)	<b>Komal Swapnil Dharpure</b> 85 Avadhoot Nagar Nr Shrysh Mandir Nagpur 440034		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Prafulani Dharmadas Gajbhiye</b> (NR-22153)	<b>Prafulla Dharmadas Gajbhiye</b> C/O Manoj Naidu, Vivekanand Nagar, Infront Of Church, Kanhana, Tah Paraseoni, Dist. Nagpur(Ms)441401	<b>Shilpa Manoharsingh Gour</b> (N-22162)	<b>Shilpa Rajkumar Chauhan</b> Flat No 302 Galaxy Mansion Iii Aradhana Soc Chintamni Nagri 1
<b>मेघा विनोद डोईजोड</b> (N-२२१५४)	<b>सुवर्णा विनोदजी डोईजोड</b> मु. पंचमवाडी, पोस्ट- लाडगाव, तह- काटोल, जिल्हा - नागपूर	<b>Kiran Babulal Patil</b> (NR-22163)	<b>Kiran Sanjay Bodele</b> Plot No. 167, Kamal Cinema Road, Ashok Nagar, Nagpur-440017
<b>प्रणित प्रमोदकुमार चोरडिया</b> (N-२२१५५)	<b>प्रणितकुमार प्रमोद चोरडिया</b> मु-पोस्ट बेला, तह-उमरेड, जिल्हा-नागपूर	<b>Malvinder Kaur Haripal Singh Lamba</b> (N-22164)	<b>Malvinder Harishankar Sahu</b> Flat No 101 Royal Complex, Yadav Nagar Itwari Station Road, Nagpur-440026
<b>Ashwini Pandurang Chahande</b> (NR-22156)	<b>Ashwini Yashwant Moon</b> Jagdish Nagar Near Neha Kirana Store Katol Road Nagpur 13	<b>कमला चंदू पथरीया</b> (N-२२१६५)	<b>कमला चंदुलाल पातालबंसी</b> रा वरोरा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
<b>Gita Gulab Bhandakkar</b> (N-22157)	<b>Gita Ganesh Washimkar</b> House No. 72, Sai Nagar 2 Hudkeshwar Road Nala Nagpur 440034	<b>Saurabh Ashok Domale</b> (N-22166)	<b>Mohammad Tauheed Khan</b> C/O Anusaya Lokhande, Saudamini Co-Op Hous Society, Nagpur 440036
<b>सुमिना हाजी बिरान</b> (N-२२१५८)	<b>शमीना आफरीन</b> महादुला	<b>फातीया हाजी बीरान</b> (N-२२१६७)	<b>फातीमा हाजी बीरान कोल्लारीकर</b> महादुला
<b>Vatsala Krushanrao Khetkar</b> (N-22159)	<b>Vatsala Krushanrao Rewatkar</b> Plot No 26 Kabir Nagar Nandanvan Road Nagpur	<b>Hemant Sureshrao Meshram</b> (NR-22168)	<b>Manoj Sureshrao Meshram</b> At Near Buddhvihar Kawarapeth Umred Tah Umred Dist Nagpur-441203
<b>Nikita Nilkanth Bhojar</b> (N-22160)	<b>Nikita Roshan Bhagat</b> Khamla Road, Near Sonegaon Talao, H.B. Estate, Sonegaon, Nagpur - 440025	<b>Vikky Pyarelal Gadpayle</b> (N-22169)	<b>Rohit Pyarelal Gadpayle</b> Near Water Tank, Parsodi, Umred
<b>Vanita Prabhakar Borkar</b> (N-22161)	<b>Vanita Vivek Shingnapurkar</b> Plot No 65 Wardha Road Opposite Bank Of India Shri Ram Nagar Somalwada Nagpur	<b>बेबी विठोबा हेमणे</b> (N-२२१७०)	<b>रुखमा विठोबा हेमणे</b> मु. महालगाव पो. पळसगाव ता. साकोली जिल्हा. भंडारा पिन. ४४१८०६

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Mariya Firdous Mohammad Zafar</b> (N-22171)	<b>Mariya Firdous Asif Sheikh</b> Laxmi Nagar Wardha	<b>Ashwini Hemraj Chavan</b> (NR-22180)	<b>Ashwini Rahul Kanojia</b> Plot No.69, Near Shitla Mata Mandir New Diamand Nagar Kharbi Road, Nagpur-440009
<b>Sunita Bhaurao Telrandhe</b> (N-22172)	<b>Sunita Sandip Zade</b> Ward No 4 At Post Ghorad Tha Seloo Dist Wardha	<b>संगीत चंदू पथरीया</b> (N-२२१८१)	<b>संगीत सुभाष हिवरकर</b> मालवीय वॉर्ड वरोरा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
<b>माधुरी रामराव टोपले</b> (N-२२१७३)	<b>माधुरी रामचंद्र बारंगे</b> रा बोरी ता कारंजा जिल्हा वर्धा	<b>Ashish Jayidra Borkar</b> (NR-22182)	<b>Ashish Jaindra Borkar</b> Shashri Nagar, Gaurala, Bhadravati, Tah- Bhadravati, Dist - Chandrapur Pin - 442 902 (M.S.)
<b>ललिता नत्थू कुंभलकर</b> (N-२२१७४)	<b>ललिता अनिल देशमुख</b> समाज मंदिर पांढराबोडी रोड शुक्रवारी सुभाष वॉर्ड भंडारा ४४१९०४	<b>भारत तुळशिराम दिवेकर</b> (N-२२१८३)	<b>भारत तुळशिराम दिवे</b> मु.फरीदपूर तह.समुद्रपूर जिल्हा वर्धा
<b>Bhasham Pandurang Chikate</b> (NR-22175)	<b>Bhaskar Pandurang Chikate</b> Askok Nagar Ward No 3 Visapur Tah Ballarpur Dist Chandrapur Maharashtra 442701	<b>प्रिती चंद्रशेखर पिपरे</b> (N-२२१८४)	<b>प्रिती महेश भुरसे</b> मूल रोड, वॉर्ड न. १, हळदी गावगन्ना, पो. चीचाळा,
<b>Pooja Kawadu Pangur</b> (N-22176)	<b>Puja Roshan Dikondwar</b> Sister Colony Naginabag Chandrapur	<b>Laxman Tutya Raut</b> (N-22185)	<b>Laxman Tantu Raut</b> Nr. Rohidas Statue, Kshatriya Marg, Shrinagar, Gondia, Tah+dist- Gondia
<b>सिमा अविनाश गजभिये</b> (N-२२१७७)	<b>ऐश्वर्या विवेकानंद मेश्राम</b> क्वार्टर नं. १४/२ टाईप जवाहरनगर सावरी भंडारा ४४१९०६	<b>शोभा गंगाधर मोरे</b> (N-२२१८६)	<b>शोभा गंगाधर बोधे</b> मु.पो. विहीरगाव, तालुका राजुरा, जि- चंद्रपूर
<b>Manisha Vinayakrao Bawankar</b> (N-22178)	<b>Kishori Surendra Bhange</b> Peth Budhwar Teli Pura Katol	<b>छबुताई भाऊरावजी सुरपाम</b> (NR-२२१८७)	<b>छबुताई रामकृष्ण कुरसिंगे</b> चांदोरे नगर, विजयश्री ले आउट, मोहा, यवतमाळ - ४४५००१
<b>सीताबाई दुर्योधन शेंदरे</b> (N-२२१७९)	<b>सीताबाई बंडू शेंदरे</b> आत. दहेगाव पोस्ट. धानला तह. मौदा, नागपूर	<b>अंजली सुखदेव अंभोरे</b> (NR-२२१८८)	<b>अंजली प्रशिक सावळे</b> मु ढोरखेडा तालुका मालेगाव जिल्हा वाशीम

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>शशिकला नामदेव राहटे</b>	<b>मीनाबाई शालीकराम हरडे</b>	<b>Vidya Vinay Bavase</b>	<b>Vidya Vinaykumar Bawsay</b>
(N-२२१८९)	मु.पो. सोनसरी ता. कुरखेडा जिल्हा गडचिरोली ४४१२०९	(N-22197)	W/O Vinaykumar Bawse Plot No 73 Pushpanjali Sahaniwas Khamla Rd Pande Layout Nagpur 440025
<b>शंकुतला वासुदेव शेंडे</b>	<b>सिंधुताई वासुदेव शेंडे</b>	<b>Asha Gangaram Thakre</b>	<b>Kamlabai Gangaram Thakre</b>
(N-२२१९०)	रा.ब्रम्हपुरी ता.ब्रम्हपुरी जिल्हा.चंद्रपूर ४४१२०६	(N-22198)	At Kumbhapur Post Babdeo Tahsil Mouda Dist Nagpur
<b>शोभा लटारी मस्की</b>	<b>शोभा रामदास राजूरकर</b>	<b>Gayatri Narhari Khujnare</b>	<b>Gayatri Mayur Gadewar</b>
(N-२२१९१)	मु. पो धानोली पो. पिरली तह भद्रावती जिल्हा चंद्रपूर ४४२९०६	(N-22199)	Plot No.80, Sant Gajanan Nagar, Pipla Road Nagpur 440034
<b>प्रज्ञा भगवान भोंगाडे</b>	<b>प्रज्ञा सुधीर उमरे</b>	<b>मुलाबाई विष्णू पडोळे</b>	<b>लक्ष्मी विष्णू पडोळे</b>
(NR-२२१९२)	परचाके लेआऊट, वॉर्ड न. २, हुतात्मा स्मारक जवळ, वरुड, वर्धा -४४२१०२	(N-२२२००)	मु पोस्ट भंडारज ता. अंजनगाव सुर्जी जि. अमरावती महाराष्ट्र ४४४७०५
<b>शवंताबाई तुळशिराम पत्रे</b>	<b>सुनंदा तुळशिराम पत्रे</b>	<b>यशोदा कडूबा पाटील</b>	<b>यशोदा कडूबा सोनाळकर</b>
(N-२२१९३)	मु. पोस्ट. अरसोडा ता. आरमोरी जिल्हा. गडचिरोली पिन कोड ४४१२०८ महाराष्ट्र	(N-२२२०१)	मु.पो. केलवद ता- चिखली जि- बुलडाणा पिन- ४४३२०१
<b>सिंधू आसाराम हजारे</b>	<b>वंदना आसाराम हजारे</b>	<b>Harsh Ravi Chavhan</b>	<b>Harsh Ravindra Chavhan</b>
(N-२२१९४)	रा.वघाळा ता.आरमोरी जिल्हा.गडचिरोली	(N-22202)	At Lingati Post Dhanora Tah Zarijamani Dist Yavatmal
<b>Rashmi Vasanttrao Munishwar</b>	<b>Rashmi Ravindra Varadpande</b>	<b>Pratibha Bhikaji Pawar</b>	<b>Pratibha Sanjay Rathod</b>
(N-22195)	Plot No - 144 Ward No - 1 Siddharth Society 8th Mile Davalameti Amravati Road Nagpur 440023	(N-22203)	Durga Haits Apartment, Flat No. 22, Kothari Vatika No 2, Malkapur, Akola
<b>रत्नमाला बापूराव येवले</b>	<b>विद्या अशोक कोटकर</b>	<b>Mahadeo Laxman Dandekar</b>	<b>Govinda Laxmanrao Dandekar</b>
(N-२२१९६)	भिवापूर वॉर्ड, महाकाली मंदिर, चंद्रपूर तह जिल्हा चंद्रपूर ४४२४०१	(N-22204)	At. Satefal Ta. Hinganghat Dist. Wardha 442301
		<b>विक्रमसिंग सरदासिंग राजपूत</b>	<b>विक्रमसिंग सरदारसिंग निकम</b>
		(N-२२२०५)	गोपालकृष्ण नगर ता.मलकापूर जि.बुलडाणा - ४४३१०१

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>सुरेखा नारायण भुसारी</b>	<b>सुरेखा अंबादास चव्हाण</b>	<b>रुपाली कुवरसिंग पंढरे</b>	<b>रुपाली मुकेशसिंग दमैये</b>
(N-२२२०६)	रा.माळवंडी ता.जि बुलडाणा	(N-२२२१५)	वॉर्ड न २ महाराणा प्रताप नगर साखरखेडा त सिंदखेड राजा झिल्ला बुलडाणा
<b>Manikrao Vikram Hage</b>	<b>Manikrao Vikram Patil</b>	<b>भारती महादेवराव डकरे</b>	<b>भारती संजय सुने</b>
(N-22207)	June Yerali Tal Nandura Dist Buldhana	(N-२२२१६)	घर न ३३६ जिरापुणे प्लॉट सिंघानिया नगर आर्णी रोड यवतमाळ पिन कोड ४४५००९
<b>Shaikh Nasir Shaikh Basheer</b>	<b>Naseer Bashir Qureshi</b>	<b>अंजली लक्ष्मीकांत इंगळे</b>	<b>गौराईसा आशिषमुनी महानुभाव</b>
(N-22208)	Kusumkot Bu Taluka Dharni Dist Amravati	(N-२२२१७)	द्वारा अध्यक्ष श्री गोविंदप्रभू देवस्थान नमस्कारी ,ता -तिवसा ,जिल्हा -अमरावती .
<b>Dnyaneshwar Narayan Palskar</b>	<b>Mangesh Narayan Palskar</b>	<b>केशव जिजेबा मराठे</b>	<b>केशवराव जिजेबाराव सरनाईक</b>
(N-22209)	Shivsena Vasahat, Sewatchi Lane, Akola.	(N-२२२१८)	मु.हिवरापेन पो.चिचाबापेन ता.रिसोड जि.वाशिम
<b>Swati Rajendra Kharve</b>	<b>Swati Harshal Takwale</b>	<b>Madhukar Tryambak Firke</b>	<b>Anil Vasantrao Mirge</b>
(N-22210)	D/O Rajendra Kharve Mu.Post Kusumkot Khurd, Dharni Amravati Maharashtra-444702.	(N-22219)	Word No 01, Jalamb Road, Near Vittal Mandir, Vitthal Nagar, Khamgaon, Buldana, 444303
<b>Asma Parveen Syed Kausar</b>	<b>Asma Parveen Sheikh Aslam</b>	<b>Anjani Balwant Mahalle</b>	<b>Rekha Balwant Mahalle</b>
(N-22211)	At Post Mola Tq Mehkar	(NR-22220)	At Shahapur Post Pimpari Khurd Tq Akot
<b>Vijaykumar Sukhdeo</b>	<b>Vijay Sukhdeo Panchal</b>	<b>संतोष चंद्रकांत सलामे</b>	<b>सतीश चंद्रकांत सलामे</b>
(N-22212)	At Goregaon Post Sakhar Kherda Tq Sindkhedraja Dist Buldana	(NR-२२२२१)	बायपास रोड तपोवन गेट जवळ ,गंगोत्री कॉलनी ,कॅम्प अमरावती.४४४६०२
<b>विमल किसन येवले</b>	<b>विमल देविदास घडेकर</b>	<b>संगीता जानराव निखर</b>	<b>संगीता अशोक तालन</b>
(N-२२२१३)	मु. धनेगाव, ता. अंजनगाव सुर्जी जि. अमरावती महाराष्ट्र ४४४७०५	(N-२२२२२)	मु.पो. मंगलादेवी तालुका- नेर जिल्हा- यवतमाळ पिन कोड ४४५१०२
<b>Rajendra Shankarlal Kediya</b>	<b>Rajendrakumar Shankarlal Kediya</b>		
(N-22214)	Parshuram Bhawan, Bhairav Chowk,Shegaon, Taluka Shegaon, District- Buldana Pin-444203		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Aroonakumari Bharatlal Talreja</b> (N-22223)	<b>Viddhi Jitendra Parwani</b> 501, Jai Govindra Residency, Shankar Nagar Road Amravati	<b>चेतनबाई हिरालाल राहांगडाले</b> (N-२२२३२)	<b>फूनेश्वरी हिरालाल राहांगडाले</b> पी डी राहांगडाले विद्यालय जवळ जुनी वस्ती गोरेगाव, गोंदिया ४४१८०१
<b>Mohd Saquib Mohd Mohsin</b> (N-22224)	<b>Mohammad Saquib Mohammad Mohsin</b> Bada Mominpura	<b>मुक्ता हरी बावणे</b> (N-२२२३३)	<b>मुक्ता त्रंबकेश्वर मेश्राम</b> रा.पो.मांगलगाव ता.भिसी जी.चंद्रपूर
<b>Madhuri Ramkrushna Dhakite</b> (N-22225)	<b>Madhuri Vasant Godbole</b> At - Po - Ganeshpur Ta - Warud Dist - Amravati M. S.	<b>चंद्रकला/चंद्रकांता देवराम लांजेवार</b> (N-२२२३४)	<b>सुमन देवराम लांजेवार</b> मु.पो.विशी, ता.साकोली, जि.भंडारा
<b>रेखाताई दिवाना जिवतोडे</b> (N-२२२२६)	<b>रेखा सुधाकर काकडे</b> नांदेपेरा रोड रा.पोस्ट. वांजरी ता.वणी जि.यवतमाळ	<b>Sheikh Shafaque Mohd Shakir</b> (N-22235)	<b>Shafaque Anjum Mohd Shakir Sheikh</b> House No 850, Abdul Hafij Road, Mohd Ali Chowk, Bhaldarpura, Nagpur - 440018
<b>प्रविण विश्वासराव इंगळे</b> (N-२२२२७)	<b>प्रविण विश्वासराव देशमुख</b> मु पोस्ट - शिवाजी नगर पळशी बु ता.खामगाव जि.बुलढाणा पिन कोड - ४४४३०३	<b>Sandeep Baburao Kodape</b> (NR-22236)	<b>Sandip Baburao Kodape</b> At Po Tah Bhamragad, Dist Gadchiroli, Pin No. 442710
<b>कृणाल विलासराव तळवेकर</b> (N-२२२२८)	<b>कृणाल विलासराव तळवेकर</b> वॉर्ड न २ मु पो सिंदी रे ता सेलू जी वर्धा पिन ४४२१०५	<b>Yash Manisha Shinde</b> (N-22237)	<b>Yash Sunil Shnde</b> Qtr No F2 Revenu Colony Sai Appt Sai Nagar Chandrapur
<b>प्रभु राखडू कोचे</b> (NR-२२२२९)	<b>प्रभाकर राखडू कोचे</b> रा. दोनाड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा पिन नं. ४४१८०३	<b>Shravanti Shankar Kalwal</b> (N-22238)	<b>Shravanti Nilesh Polewar</b> Building No 1 T3 01 Sukhakarta Residency Near Mount Convent School Shivaji Nagar Chandrapur 442401
<b>Shiodas Ramdas Khobragade</b> (NR-22230)	<b>Shivdas Ramdas Khobragade</b> Nerla, Tah. Pauni, Dist. Bhandara, M.S., 441903	<b>Poonam Gajanan Kale</b> (N-22239)	<b>Poonam Prashant Zade</b> Ward No.1, Near Water Tank, Santoshi Mata Mandir Line, Borgaon ( Meghe ) Wardha
<b>मिनल वसंतराव ताटेवार</b> (N-२२२३१)	<b>अंजू रमेश तडटवार</b> मु पो नवरगाव तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Priti Ambadas Borkute</b> (N-22240)	<b>Priti Dhanappa Kore</b> W/O Dhanappa Kore Shreeniwas Building New Colony Mangalwari Pachmadi Mohalla Nagpur 440001	<b>Saurabh Damodhar Shiwankar</b> (N-22248)	<b>Saurabh Damodhar Shivankar</b> Rajgopalachari Ward M S E B Colony Bhandra- 441904
<b>मालन दयाराम वाघाडे</b> (N-२२२४१)	<b>सुभद्रा दयाराम वाघाडे</b> सुभद्रा दयाराम वाघाडे, मु. पो. कोरेगाव, तह देसाईगंज, जि. गडचिरोली -४४१२०७	<b>जोगु वडगुजी बगडे</b> (NR-२२२४९)	<b>जोगेश्वर वडगुजी बगडे</b> राह.मुरमाडी पोस्ट किन्ही तह सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर
<b>Jayashree Arun Kourati</b> (NR-22242)	<b>Jayashree Shailesh Salame</b> Plot No 18 Nalanda Nagar Near Telephone Exchange Nari Road Nagpur 440026	<b>Jagannath Savaji Lanjekar</b> (N-22250)	<b>Jagan Savaji Lanjekar</b> At Chitegaon Post Chikhli Tah Mul Dist Chandrapur
<b>Shridhar Purushottam Ghode</b> (N-22243)	<b>Shridhar Bandu Ghode</b> At. Chargaon, Post. Morwa, Tah. Dist. Chandrapur	<b>Priyanka Vishnu Dhurwe</b> (N-22251)	<b>Priyanka Atish Gedam</b> Plot No. 16/A, Near Real Gym, Yogendra Nagar, Katol Road, Nagpur. 440013
<b>Jyoti Santosh Bopnwar</b> (N-22244)	<b>Jyoti Prashant Kondewar</b> W/O Prashant Kondewar, Plot No.1, Yadav Nagar, Housing Board, Uppalwadi, Nagpur-440026	<b>Pranali Sanjay Pisal</b> (N-22252)	<b>Pranali Pravin Ambole</b> W/O Pravin Ambole Khairi ( Harji ) Po. Uparwahi Dis- Nagpur State - Maharashtra
<b>Pratiksha Manoj Gadve</b> (NR-22245)	<b>Pratiksha Amit Nimbhorkar</b> Plot No 22 Adiwasi Society , Naka No 10. 440023	<b>Sunil Eknath Meshram</b> (NR-22253)	<b>Sunilkumar Eknath Meshram</b> At Post Kaneri Dagdi Tah Lakhani Dist Bhandara
<b>चंद्रभान नानाजी बावनकर</b> (N-२२२४६)	<b>चंद्रभान नानाजी बावणे</b> मुक्काम पोस्ट कापसी तह हिगणघाट जिल्हा वर्धा	<b>Deepika Saini</b> (N-22254)	<b>Deepika Tarsem Singh Saini</b> Flat No. 204, Near State Bank Of India, Frontier Appartment, Kamptee Road, Kashmiri Gali, Nagpur. 440017
<b>Shrutikumar Narayanrao Telrandhe</b> (N-22247)	<b>Surti Narayanrao Telrandhe</b> Old Bus Stand, Mangalwari Peth Umred Tah Umred Dist Nagpur441203	<b>Jivika Atul Suryawanshi</b> (N-22255)	<b>Jivika Priya Ganjare</b> Bajeriya Road, Nananumal Building, Near Deepak Electrical, Mahatma Fule Bazar, Nagpur. 440018

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Pallavi Dilkhush Pimpale</b> (NR-22256)	<b>Pallavi Pankaj Lonare</b> At.- Samata Nagar, Ward No.-1, Neri, Urjanagar, Dist. -Chandrapur, (Ms)-442404	<b>Diksha Shudhodhan Vairagade</b> (NR-22264)	<b>Diksha Roshan Taksande</b> Plot No.35, Mitra Nagar, Near Gajanan Maharaj Mandir, Manewada Road, Nagpur 440027
<b>Jayshree Pandurang Kumbhare</b> (N-22257)	<b>Jayshree Moreshwar Umredkar</b> Plot No.185, Old Bhandara Road, Near N I T Garden, Shastri Nagar, Bagadganj, Nagpur.440008	<b>Pratiksha Madhukar Bhadange</b> (N-22265)	<b>Pratiksha Amit Shahane</b> W/O Amit Shahane Plot No 49 Wardha Road Near Dhawad Polytechnic College Sita Nagar Nagpur 440025
<b>कवडू लक्ष्मण शेंदरे</b> (N-२२२५८)	<b>कमलाकर लक्ष्मण शेंदरे</b> घर न. ३९, श्रीकृष्ण नगर, गणेश मंदिर जवळ, वाठोडा लेआउट, विद्या नगर, नागपूर	<b>Supriya Rajkumar Bansod</b> (NR-22266)	<b>Supriya Jasvin Meshram</b> Plot No 60 Sujata Layout Dindayal Nagar Nagpur 440022
<b>रियाज खलिल कुरेशी</b> (N-२२२५९)	<b>रियाज अहमद अब्दुल खलिल कुरेशी</b> रियाज अहमद अब्दुल खलिल कुरेशी, वडसा वार्ड देसाईगंज पो देसाईगंज जि गडचिरोली - ४४१२०७	<b>Tarabai Chandrabhan Yekekar</b> (N-22267)	<b>Tarabai Chandrabhan Yelekar</b> 258 Lalganj Khairipura Near Pratibha Shale Javal Nagpur
<b>Savitree Shantaram Kumbhare</b> (N-22260)	<b>Savitree Sanjay Dhapodkar</b> Plot No-49, New Jijamata Land Developers Baba Tnagpur(Urban) Nagpur.440034	<b>प्रभू रावजी शेंडे</b> (N-२२२६८)	<b>प्रभाकर रावजी शेंडे</b> near shivshankar kirana shop , dhoptala, sasti tah rajura dist chandrapur ४४२९०५
<b>Pratiksha Sudhakar Darve</b> (N-22261)	<b>Pratiksha Akash Burade</b> House No 2299, Bajarang Nagar, Nagpur	<b>Laxmi Shivnarayan Tiwari</b> (N-22269)	<b>Laxmi Ashish Pande</b> H No 275 Near Shiv Mandir Lodhipura Bajeriya Nagpur 440018
<b>बेबीताई ईश्वर कुंभरे</b> (NR-२२२६२)	<b>बेबीताई अरुण सडमाके</b> मु-तोरगाव बुज ता -ब्रम्हपुरी, जिल्हा-चंद्रपूर	<b>Naznin Akram Sheikh</b> (N-22270)	<b>Naznin Firdose Mohammad Abrar Sheikh</b> Plot No.07 Jay Ganga Maa Housing Socity, Kharabi Rod Nagpur
<b>Dhaneshwari Verma</b> (NR-22263)	<b>Dhaneshwari Santosh Varma</b> Near Hanuman Mandir, Indira Nagar, Jat Tarodi No.1, Nagpur 440003	<b>Yogita Sanjay Agrawal</b> (N-22271)	<b>Nidhi Sanjay Agrawal</b> Flat No 303 Swapnlo Complex Wardhaman Nagar Nagpur -440008



महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Mrs Shubhangi Vinod Raut</b> (N-22272)	<b>Shubhangi Vinod Raut</b> 122, Adiwasi Colony, Manewada Road, Bhagwan Nagar Nagpur-440027	<b>Shraddha Ramsing Pawar</b> (NR-22281)	<b>Shraddha Nikhil Rathod</b> Plot No. 41/A , Rukhmini Nagar , Part - 2 , Behind Shikshak Colony , Karanja Dist :- Washim 444110
<b>Bhagarati Dadaji Lekrat</b> (N-22273)	<b>Bhagarati Dadaji Lingayat</b> At Post Junona Savidhan Chowk Ward No 3	<b>Keshar Yashvat Khotele</b> (N-22282)	<b>Kesar Bhupendra Gaydhane</b> 13 Marwade Layout Near Ekatamata Nagar Jaitala Nagpur
<b>Ankita Mohan Mandawe</b> (N-22274)	<b>Ankita Mohan Mandave</b> At. Zilha Parishad Sankul Quarter E 20, Gadchiroli Tah.Dist. Gadchiroli	<b>Kalyani Kumari</b> (N-22283)	<b>Kalyani Santosh Prasad</b> D/O Santosh Prasad, Near Yashodhara Police Station, Plot No. 1743 Yogi Arvind Nagar, Nagpur-440026
<b>Rihansh Pravin Rohida</b> (N-22275)	<b>Rihansh Priti Makhija</b> Vitthal Ward, Arvi 442201	<b>Ravindrakumar Surendrakumar Gupta</b> (N-22284)	<b>Ravindra Surendra Gupta</b> Plot No.41 J.N Road Jai Durga Nagar , Near Jai Durga Mangal Karyalay Ward No. 4 Kandri., Kanhan
<b>Sonali Vinodrao Sawarkar</b> (N-22276)	<b>Sonali Guddu Bhongade</b> Near Kamble Ata Chakki Tandapeth Telipura Nagpur 440017	<b>Pragati Ashok Paunikar</b> (N-22285)	<b>Pragati Purushottam Chunarkar</b> Behind Kawadu Patil Aakhada, Junimangalwari, Nagpur
<b>Ayreen Lokhande</b> (NR-22277)	<b>Ayreen Dhanraj Lokhande</b> Ward No 74 Jaitala Nagpur	<b>रेखाताई फकीरचंद शेंदुरकर</b> (N-२२२८६)	<b>सुशिला फकीरचंद शेंदुरकर</b> ४८, रामकृष्ण नगर, उमरेड रोड, दिघोरी, नागपूर
<b>विठ्ठल राघो मेंघर</b> (N-२२२७८)	<b>विठ्ठल नागो मेंघर</b> रा. करंभाड , पो तह पारशिवनी , जि. नागपूर	<b>Sadhana Vasudev Raut</b> (N-22287)	<b>Sadhana Shubham Wankhede</b> Plot No 77 Krushhi Nara Soc Somalwada Near Shyam Nagar Nagpur 440015
<b>Priyanka Prabhakar Banait</b> (N-22279)	<b>Vaibhavi Krunal Zalke</b> Plot No.171, Pranav-4, Pande Layout, Khamla, Nagpur-440025	<b>कु सुरबा हरिदास देवगडे</b> (N-२२२८८)	<b>सौ सुरेखा हरिदास बागडे</b> हरिदास बागडे , घर नं. ४ , डायडम पार्क जवळ , बोकारा , गोधनी , नागपूर - ४४११११
<b>Sunita Avdhram Mehar</b> (N-22280)	<b>Sunita Mukeshkumar Mirjha</b> Near Parmatma Hall, Maa Bhagwati Nagar, Rama Steel Ariya, Nagpur 440008		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Snehal Jayant Kasar</b> (N-22289)	<b>Snehal Shashank Kanode</b> Plot No 41 Mahalaxmi Society Manish Nagar Nagpur - 440037	<b>Apurva Vasantrao Karangale</b> (N-22298)	<b>Apurva Yogesh Gandole</b> Qtr No 2/44 Raghujji Nagar Opp Kamgar Kalyal Bhavan Sakkardara Nagpur
<b>Tasneem Patrawala</b> (N-22290)	<b>Tasneem Qaid Joher</b> H. No. 1074/22, Shanti Nagar, Nagpur - 440002	<b>Majina Mansur Shake</b> (N-22299)	<b>Majina Rakesh Sahare</b> Bhim Nagar Hingna Nagpur 441101
<b>Taher Jamil Sabri</b> (N-22291)	<b>Taher Gulamabbas Sabri</b> Near Bohra Masjid, Resham Oli, Itwari, Nagpur - 440002	<b>Laxmi Sunil Palkar</b> (N-22300)	<b>Hema Sunil Palkar</b> Plot No. 84, Diwan Lay-Out, Swami Nagar, Besa Road, Nagpur
<b>Manju Keshavrao Udge</b> (N-22292)	<b>Manju Sudhakar Kanode</b> Plot No 41 Mahalaxmi Society Manish Nagar - 440037	<b>Vidya Vasudeo Mahajan</b> (N-22301)	<b>Varsha Ravindra Patil</b> At/Post Kajali ,Tal-Karanja ( Ghadge), Dist. Wardha 442203
<b>Afsana Akbar Sheikh</b> (N-22293)	<b>Afsana Altaj Kannoje</b> Afsana Altaj Kannoje, H.No. 34/77, Narsala Road, Mandarkrupa Housing Society, Bahadura Nagpur-441204	<b>उर्मिला सखाराम</b> (NR-२२३०२)	<b>शर्मिला गोविंद</b> रा गोबरकडू तालुका धारणी जिल्हा अमरावती
<b>Diksha Dnyaneshwar Manwatkar</b> (N-22294)	<b>Diksha Akash Wasnik</b> Plot No. 102, Yekta Nagar, Dighori, Nagpur - 440034	<b>Mohammed Asad Abdul Gaffar Rangoonwala</b> (N-22303)	<b>Mohammad Ashad Rangoonwala</b> 48, New Colony Mangalwari Bazar, Sadar, Nagpur 440001
<b>वंदना प्रफुलराव मोहगावकर</b> (N-२२२९५)	<b>प्रेरणा प्रफुलराव मोहगावकर</b> सर्वे नंबर ५४/१/ब मौजा सिरकुटनि ता आष्टी जिल्हा वर्धा	<b>रुषाली पुरुषोत्तम बोरकर</b> (N-२२३०४)	<b>रुषाली प्रफुल दांडेकर</b> मु बोरगाव ता सेलू जी वर्धा पिन ४४२००९
<b>Nagma Parveen Ajj Sheikh</b> (N-22296)	<b>Nagma Parveen Yusuf Khan</b> Plot No 63 'A' Preeti Society Om Nagar Nagpur 440030	<b>बाज्या मिरगु मनोहर</b> (N-२२३०५)	<b>बाजीराव मिरगुजी मनवर</b> कारंजा, ता. कारंजा जिल्हा. वर्धा
<b>Roshani Purushottam Lokhande</b> (N-22297)	<b>Roshani Ritesh Mathurkar</b> P. No. 15 , Amer Nagar , Near Gajanan Sabhagruh , Nagpur - 440024	<b>Amrapali Devidas Dahiwal</b> (NR-22306)	<b>Amrapali Chetanand Meshram</b> Flat No 217,Raj Vihar Society Sugat Nagar Nagpur 440026

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Kirti Sachin Polkondwar</b> (N-22307)	<b>Vibhati Sandip Satbhai</b> S No. 10, H. No. 2/9, Flat No. 503,Datta Vihar Katraj , Ambegaon ,Pune - 411046	<b>Shubhangi Sanjeev Jadhav</b> (N-22316)	<b>Shubhangi Sanjeev Jadhav</b> House No 4,New Narsala Road, Mauli Nagar, Nagpur - 440034
<b>Payal Prabhakar Hedau</b> (N-22308)	<b>Payal Manoj Bawne</b> Plot No 126 Bhole Nagar Bhandewadi Gali No 3 Nagpur 440035	<b>Shriram Kashinath Bhujbal</b> (NR-22317)	<b>Shriram Kashiram Bhujbal</b> At Post Bhugaon Ta Kamptee Dist Nagpur 441104
<b>Sushma Radheshyam Lanjewar</b> (N-22309)	<b>Sushma Dhanraj Barai</b> At Panmara Post Gowari, Tahsil Mouda Dist Nagpur	<b>Sushama Bhagwanji Mandade</b> (N-22318)	<b>Sushama Sudhir Nagoshe</b> Khata Mohalla Somnath Road Ward No 2 Mul At Post Ta Mul Dist Chandrapur
<b>रुपाली महादेव कुंभारे</b> (N-२२३१०)	<b>रुपाली चंद्रशेखर लोखंडे</b> वॉर्ड न ४ मु पो सिदी रेल्वे ता सेलू जी वर्धा ४४२१०५	<b>Sagar Shriram Bhagwatkar</b> (NR-22319)	<b>Sagar Shriramji Bhagwatkar</b> Mahirabpura, Achalpur, Tq Achalpur, Dist Amravati, Pin 444806
<b>शुभांगी भागवत बोरकर</b> (N-२२३११)	<b>शुभांगी अनुज शेलारे</b> द्वारा/ निकेश झा घर न २२ केशव सिटी सिदी (मेघे) ता.जी.वर्धा -४४२००९	<b>अमिनाबी रजा अली</b> (N-२२३२०)	<b>अमीनाबानो रशीद शाह</b> मु.पो. पिंपळखुटा मोठा ता.मोर्शी जी.अमरावती
<b>Nitu Sanjay Dafre</b> (N-22312)	<b>Nitu Yadorao Pikle</b> At. Yerla (Indora), Post Narkhed, Tah. Narkhed, Nagpur-441304	<b>सुरेखा शंकरराव उदापूरे</b> (N-२२३२१)	<b>सुरेखा रमेश ओझरकर</b> प्रजापती नगर वाडगाव यवतमाळ ४४५००९
<b>Sandip Parasmal Kaswa</b> (N-22313)	<b>Sandeep Parasmal Kaswa</b> Jagannath Ward, Hinganghat Dist. Wardha 442301	<b>बेबाबाई देविदास चिकटे</b> (N-२२३२२)	<b>मनकर्णा देविदास चिकटे</b> मु.पोस्ट.दिग्रस खुर्द,ता.पातूर,जि.अकोला
<b>Nutan Nivrutti Nikode</b> (N-22314)	<b>Nutan Yogesh Moharle</b> Sant Dnyaneshwar Ward Hinganghat Ta. Hinganghat Dist Wardha	<b>Mukta Ghatole</b> (N-22323)	<b>Manisha Rajeshwar Bagdiya</b> Saraf Line At Risod Tq Risod Dist Washim Pin 444506
<b>वत्सला विश्वनाथ</b> (N-२२३१५)	<b>सुंदरबाई विश्वनाथ बावणे</b> मु. हिवरा बाजार पो. हिवरा बाजार ता. रामटेक जि. नागपूर	<b>किरणकुमार रामनरेशसिंग ठाकूर</b> (N-२२३२४)	<b>किरणसिंग नरेश ठाकूर</b> प्रयागराज भवन समोर विदर्भ हौसिंग सोसाइटी यवतमाळ

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Wajid Ahmad Khan Daulat Kha</b> (N-22325)	<b>Wajid Ahmad Khan Daulat Khan</b> Biyabani Achalpur	<b>संघ्यानंद लक्ष्मण भालेराव</b> (NR-२२३३४)	<b>संघानंद लक्ष्मण भालेराव</b> रा मोहदरी पो मुलावा ता उमरखेड जी यवतमाळ
<b>चंद्रकला नारायण गोदमले</b> (N-२२३२६)	<b>चंद्रकला हरिदास पत्रे</b> मु.शिवनी, पो. खेडबिड ता. दिग्रस जी. यवतमाळ ४४५००९	<b>Chhabutai Bhawani Urkude</b> (N-22335)	<b>Chhabutai Subhash Vaidya</b> At. Krishnanpur Po. Nerad (Purad)
<b>Rupali Vishnupant Jane</b> (N-22327)	<b>Rupali Ganesh Wankhade</b> At,Post,Aloda Tq,Warud ,Dist,Amravati Pin.444908	<b>Vinod Vitthalrao Borkar</b> (N-22336)	<b>Vinod Vitthal Borkar</b> S/O V. S. Borkar, H. No. 1205, Plot No. 48, Datt Nagar, Lakhala, Risod Road, Near Kendriya Vidyalaya
<b>कचरू दगडू हागे</b> (N-२२३२८)	<b>कचरू दगडू पाटील</b> मु रताळी पोस्ट शिंदी ता सिंदखेड राजा जिल्हा बुलडाणा ४४३२०२	<b>Jagruti Vijayrao Thakare</b> (N-22337)	<b>Jagruti Sanjayrao Tote</b> Kathora Naka Narayan Nagar Near Vmv College Amravati
<b>Ariphbeg Ismailbeg</b> (N-22329)	<b>Arif Beg Ismail Beg</b> Mangalwara, Karanja Lad Dist. Washim 444105	<b>आशा दिलीप भुरके</b> (N-२२३३८)	<b>आशा चरणदास पांडे</b> मु एकंबा ता उमरखेड जी यवतमाळ
<b>Vaibhav Santosh Borade</b> (N-22330)	<b>Vaibhav Santosh Borale</b> Prakash Nagar, Jalgaon Jamod Tq Jalgaon Jamod Dist Buldhana 443402	<b>प्रसाद दिलीप डुकरे</b> (N-२२३३९)	<b>प्रसाद प्रभाकर डुकरे</b> रा पोस्ट पेठ, ता चिखली, जी बुलडाणा, पिन कोड ४४३२०९
<b>पूरना नारायण गोदमले</b> (N-२२३३९)	<b>अन्नपूर्णा माणिक बेले</b> मु. मांडवा पो. हर्सूल ता. दिग्रस जी. यवतमाळ ४४५२०३	<b>Preksha Manish Hole</b> (N-22340)	<b>Manasvi Manish Hole</b> At Post Pathrot Tq Achalpur Dist Amravati
<b>अन्नपूर्णा नारायण कदम</b> (N-२२३३२)	<b>अन्नपूर्णा गजानन वनारसे</b> अन्नपूर्णा गजानन वनारसे, रा. वढवी ता. कारंजा जिल्हा. वाशिम, महाराष्ट्र	<b>भारत सुरेशराव जवजाले</b> (N-२२३४९)	<b>भारत सुरेशराव जवंजाले</b> मांगीलाल प्लॉट, कॅम्प, अमरावती ४४४६०२
<b>मिना शेषराव टेकाडे</b> (N-२२३३३)	<b>मिनाबाई अनिल मापारी</b> स्कूल क्र ०२ च्या मागे, सतीफेल ,खामगाव बुलडाणा पिन क्र. ४४४३०३	<b>Ishtiyaque Ahmed Shaikh Dulu</b> (N-22342)	<b>Shaikh Ishtiyak Shaikh Dulu</b> Gawalipura, Masjid Road, Amravati 444601

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>सुभाष शालीग्राम अढाऊ</b> (N-२२३४३)	<b>सुभाष शालीकराम अढाऊ</b> मु.खीराळा,पो.निमखेड बाजार,ता.अंजनगाव सुर्जी,जी.अमरावती,महाराष्ट्र,पिन-४४ ४७०५	<b>Drishti Dinesh Jain</b> (N-22352)	<b>Ayesha Fatima</b> Arvind Nagar,Tukum, Chandrapur
<b>अजय वासुदेवराव घटाले</b> (N-२२३४४)	<b>विजय वासुदेव घटाले</b> मु पोस्ट टाकरखेडा मोरे ता. अंजनगाव सुर्जी जी. अमरावती	<b>Gaura Pandhari Bhasme</b> (N-22353)	<b>Gaurabai Pandhari Wadibhasme</b> Ward No.3, Telipura, Parseoni, Nagpur-441105
<b>Parveen Bano Saiyyad Salimoddin</b> (N-22345)	<b>Nilofar Bano Saiyyad Salimoddin</b> Near Nizamiya Masjid Gulistan Nagar Amravati 444601	<b>मंदा केशव मसराम</b> (N-२२३५४)	<b>मंदा केशव मेश्राम</b> मु.पो. वडनेर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा ४४२३०७
<b>Tarabai Ramavtar Bardiya</b> (N-22346)	<b>Taherabi</b> W/O Shaikh Usman, Bahujan Nagar, Shivani , Tal-Dist. Akola 444104 M.S.	<b>Kundan Rajendra Kshirsagar</b> (N-22355)	<b>Kundan Raju Kshirsagar</b> Mu Bhugaon Po. Selookate Tah. Wardha Dist. Wardha 442001
<b>Shalini Dilip Sawale</b> (N-22347)	<b>Shalini Sunil Kakde</b> At Kawthal Po Antri Khedekar Ta Chikhli Dist Buldana 443201	<b>Roshani Rajesh Awachat</b> (NR-22356)	<b>Roshanee Raojesh Avvachat</b> 556, New Shukarwari Fawara Chowk Nagpur - 440009
<b>Dnyaneshwar Champatrao Mahajan</b> (N-22348)	<b>Dnyaneshwar Champat Mahakalkar</b> Ward No 2 At Post Ghorad Tah Seloo Dist Wardha	<b>Nisha Sahu</b> (N-22357)	<b>Nisha Dinesh Gurudeo</b> Plot No. B7-106, Bhawani Mandir Road,Near Gurudeo Pan Palace, Bhawani Nagar, Pardi, Nagpur-440035
<b>Latif Kha Amad Kha</b> (N-22349)	<b>Latif Shah Amad Shah</b> Panchbhai Pura At Post Yeoda Ta Daryapur Dist Amravati	<b>मेनिका सालिकराम गुप्ता</b> (N-२२३५८)	<b>मेनिका संजय गुप्ता</b> सी/ओ रवींद्र ह. भुरे यांच्या घरी प्लॉट न.६८ मंगलमूर्ती सोसायटी, भरतवाडा रोड नागपूर .
<b>Pandhari Dewaji Bhasme</b> (NR-22350)	<b>Pandhari Devaji Wadibhasme</b> Ward No.3, Telipura, Parseoni, Nagpur441105	<b>Sukanya Yashwant Jinde</b> (N-22359)	<b>Sukanya Krunal Ramteke</b> At-Sant Sajjan Ward Tirora, Post-Tah-Tirora, Dist-Gondia
<b>मकबूल खा आमद खा</b> (N-२२३५९)	<b>मकबूल शाह आमद शाह</b> मु.पोस्ट येवदा ता.दर्यापूर जी.अमरावती		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Pratiksha Sanjay Amnerkar</b> (N-22360)	<b>Pratiksha Jitendra Bade</b> Ward No 3, Rana Pratap Ward, Near Sawata Mandir, At-Po-Kalmeshwar, Tah- Kalmeshwar, Dist-Nagpur	<b>Deepak Kewal Bhajan</b> (N-22368)	<b>Deepak Kewal Mahajan</b> Ward No 6 Rangari Pura Narkhed Tah Narkhed Dist Nagpur 441304
<b>Rani Pappu Shirke</b> (N-22361)	<b>Rani Pappu Sirkiya</b> Plot No 16 Deepak Nagar, Near Trikon Park, Gittikhadan Nagpur-440013	<b>Mayuri Naresh Deodhe</b> (N-22369)	<b>Mayuri Surendra Nakshine</b> At Pimpalgaon Th Hinganghat Dist Wardha
<b>Nirmala Janardhan Khapekar</b> (N-22362)	<b>Alka Janardhan Khapekar</b> Ward No 14, House No 233, Hudco Colony, At-Po-Kalmeshwar, Tah- Kalmeshwar, Dist-Nagpur	<b>Pranjali Pradip Meshram</b> (NR-22370)	<b>Pranjali Sachin Umare</b> Ward No 3 Near Satyashil Buddha Vihar Khaperkheda Tah Saoner Nagpur
<b>Prathmesh Subhash Sufle</b> (N-22363)	<b>Prathmesh Subhash Suple</b> Ward No 5, At-Po-Bramhani, Tah-Kalmesh war, Dist-Nagpur	<b>विमल वासुदेव पारधी</b> (N-२२३७१)	<b>वच्छला वासुदेव पारधी</b> मु पो सुभाष वार्ड भेंडाळा त पवनी जी भंडारा ४४१९१०
<b>Ranjubai Shankar Deshmukh</b> (N-22364)	<b>Ranju Shankar Deshmukh</b> Plot No 98, Bharatwada Road, Near Nagpure School, Netaji Nagar Nagpur	<b>Kavita Wasudeo Deshbhratar</b> (NR-22372)	<b>Kavita Bhimrao Manohar</b> Plot No 29 Deshmukh Layout Katol Tah Katol Dist Nagpur 441302
<b>Sangita Maroti Rangari</b> (NR-22365)	<b>Sangita Santosh Shende</b> Ward No. 05, Jawahar Colony, Nachangaon, Tahasil Deoli, Dist Wardha, Pincord - 442306	<b>मुन्नीबाई मनबोधन निशाद</b> (N-२२३७३)	<b>मुन्नीबाई मंबोध झगराह</b> राह नंदोरी पोस्ट नंदोरी ता समुद्रपूर जिल्हा वर्धा पिन ४४२३०१
<b>Chandrdevi Nandkishor Bijole</b> (N-22366)	<b>Chandrdevi Ankit Katkar</b> At. Po. Bhankehede, Dist. Wardha.	<b>Vijay Nathu Wankhede</b> (N-22374)	<b>Vijaikumar Nathu Wankhede</b> Jijamata Colony, Panchadhara Road, Ward No.3, Pulgaon
<b>मुन्नी मुन्ना घनुले</b> (N-२२३६७)	<b>चीत्रकला प्रदीप घनुले</b> मु. घर नं. १७९६ वार्ड नं. १७ कन्होलिबारा रोड मनभावपंत कृष्णा मंदिर कृष्णा नगर हिंगणा नागपूर	<b>lalita rajendra sarode</b> (N-२२३७५)	<b>ujwala rajendra sarode</b> मु. पोस्ट लोहारी सावंगा ता. नरखेड जी. नागपूर पिन. न. ४४१३०५
		<b>Rupali Alpeshbhai Shete</b> (N-22376)	<b>Rupali Shivcharan Tiwari</b> Plot No 13 Zingabai Takli Datta Mnadir Nagpur

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Kashinath Shrawan Giradkar</b> (N-22377)	<b>Kashinath Shrawan Kohal</b> S/O Kashinath Kohal Bhis Ta Bhis Dist Chandrapur Ms 442903	<b>Monali Shamlalji Rahangdale</b> (N-22386)	<b>Monali Sudhir Bisen</b> Plot No 55, Near Rahangdale Hospital Durga Nagar, Bharatwada Road Pardi Nagpur 440035
<b>Sunanda Ramchandra Dandekar</b> (N-22378)	<b>Sunanda Mangesh Kamdi</b> W/O Mangesh Kamdi, Adyalwale Lay Out, Bypass Chowk, Umred Tah - Umred Dist - Nagpur	<b>Ayush Babarav Jadhav</b> (NR-22387)	<b>Akash Baba Jadhav</b> 195, New Subhedar Road, Ashirwad Nagar, Ayodhya Nagar, Nagpur. 440024
<b>बाबू नागोराव इंगोले</b> (N-२२३७९)	<b>बाबाराव नागोराव इंगोले</b> मु पो कान्होलीबारा ता हिगणा जि नागपूर	<b>Pooja Ramkishor Kanoje</b> (N-22388)	<b>Pooja Yogesh Sarangpure</b> Plot No 148, Punapur Road, Near Shobha Atta Chakki, Bhavani Nagar Pardi Nagpur 440035
<b>Rani Vijayanand Moka</b> (N-22380)	<b>Jhansi Rani Vijayanand Moka</b> Plot No 128 Shrihari Nagar Durugkar Layout Zingabai Takli Near Thakre Iti Nagpur	<b>Sakshee Jitendra Sawarkar</b> (N-22389)	<b>Sakshee Aakash Matholiya</b> Plot No 260, Bharatwada Road, Bhagat Nagar, Nagpur 440035
<b>मैनाबाई रामचंद्र बोरले</b> (N-२२३८९)	<b>शेवंताबाई रामचंद्र बोरले</b> मु पो कवडस ता हिगणा जि नागपूर	<b>Jayanti Das Satnami</b> (N-22390)	<b>Jayanti Vinod Kosare</b> Plot No 06, Opp Kheti Dargah Gangabag Pardi Nagpur 440008
<b>Mamta Devidas Agre</b> (N-22382)	<b>Mamta Chandu Jangade</b> Plot No 1745/B/992 Kundanlal Gupta Nagar	<b>Ashiyana Parveen Sheikh Chand</b> (N-22391)	<b>Aashiyana Jafar Khan</b> W/O Jafar Khan, Firoz Gandhi School, 825, Pawan Nagar, Uppalwadi, Nagpur-440026
<b>Swati Panditrao Gawande</b> (N-22383)	<b>Swati Umesh Shingane</b> Plot No. 1 Mire Layout, Umred Road, Near Narayan Lawn, Nagpur - 440034	<b>Shilpa Narendra Thakre</b> (N-22392)	<b>Shilpa Hitesh Bhojar</b> H.N. 38, Sabina Co. Housing Society, Godhani Road, Nagpur- 440030
<b>सिंधुबाई राऊत</b> (N-२२३८४)	<b>सरिता पुरुषोत्तम राऊत</b> मु. पो. नान्होरी ता. ब्रम्हपुरी	<b>Asip Mohammad Shekh Chawhare</b> (N-22393)	<b>Aasif Mohammad Sheikh Chawhare</b> H No 752/Kh Near Belsare Dhany Bhandar Jaytala Hanuman Mandir Road Nagpur Maharashtra 440036
<b>कल्पना नत्थु सावरबांधे</b> (N-२२३८५)	<b>सरिता ईश्वर हटवार</b> मु पो आंबेडकर वार्ड पालांदूर त लाखनी जी भंडारा ४४९८०९		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Munna Prasad Chourasia</b> (N-22394)	<b>Munnaprasad Dekhiprasad Chourasiya</b> Gumthala Haldiram Foord Pvt Ltd Gumthala Nagpur 441104	<b>शांताबाई गुलाब जांमुळे</b> (N-२२४०२)	<b>शांताबाई गुलाबराव चौधरी</b> मु-वाघेडा, पोस्ट-अडेगाव, तह-चिमूर, जी-चंद्रपूर ४४२९०४
<b>Kalyani Laxmikant Kurve</b> (N-22395)	<b>Kalyani Shubham Malokar</b> Plot No 144 Near Siddheshwari Nagar Pipla Road Chakrapani Nagar Nagpur 440034	<b>पांडुरंग तुळशीराम वाकडे</b> (N-२२४०३)	<b>पांडुरंग नथ्युजी वाकडे</b> मु-पोस्ट-शंकरपूर, तह-चिमूर, जी-चंद्रपूर ४४२९०३
<b>Kajal Mohan Mathur</b> (N-22396)	<b>Kajal Abhay Akare</b> Plot No 44 Hudkeshwar Road Near Green City Convent Saybhagy Nagar Hudkeswar Nagpur	<b>Sangeeta Motumal Kewalramani</b> (N-22404)	<b>Sangeeta Rakesh Khatri</b> Plot No. 133, Setiya Chouk Jariptka Nagpur 440014
<b>Surabhi Diliprao Bhonde</b> (N-22397)	<b>Surabhi Prashant Taywade</b> Near Bharat Gas Godown, Plot No 34, Shivshakti Nagar, Manewada Besa Road, Besa Nagpur	<b>Kalyani Kishor Deotale</b> (N-22405)	<b>Kalyani Rohan Udupure</b> Plot No 92, Galli No 1, Bus Stop, Ayodhya Nagar, Nagpur
<b>Saili Bandopant Channawar</b> (N-22398)	<b>Saylee Bandopant Channawar</b> Near Reliance Petrol Pump, Kargil Square Chandrapur Road Gadchiroli Tah Dist Gadchiroli 442605	<b>Manju Sanjay Bondare</b> (NR-22406)	<b>Manju Suresh Gajbhiye</b> Ward No 03 Dharam Nagar Kanhan Sihora Nagpur Pin 441401
<b>Ramprakash</b> (N-22399)	<b>Ramprakash Kamal</b> Flat No. 412 Manas Aradhana Appartment, Kamptee Road, Near Hope Hospital, Buddhaji Nagar, Nagpur	<b>Manasi Yashwant Baryekar</b> (N-22407)	<b>Manasi Roshan Tandekar</b> Plot No 20 Shiv Sadhana Hou Soc Bahadura Nagpur 440034
<b>चंपा किसन लुटे</b> (N-२२४००)	<b>सुनीता आसाराम बडगे</b> रा. चिखलाबोडी, तह. लाखनी, जिल्हा. भंडारा, पिन. ४४९८०४	<b>Kanchan Mulchand Dailani</b> (N-22408)	<b>Meher Vicky Premchandani</b> Plot No 336, Lig Hudco Colony, Jaripatka, Nagpur
<b>माधो भिकरू मेश्राम</b> (N-२२४०१)	<b>माधव भिकरू मेश्राम</b> मु-बोडधा, पोस्ट-नवतळा, तह-चिमूर, जी-चंद्रपूर ४४२९०३	<b>Ankita Kishor Ganlawar</b> (N-22409)	<b>Ankita Nitesh Gajbhiye</b> Sanjay Nagar , Mul Road near Durga Mandir , Chandrapur
		<b>Dinkar Yadao Mhashakhatri</b> (N-22410)	<b>Dinkar Yadao Mashakhatri</b> Qtr No. F-110/10, Cstps Colony, Urjanagar, Chandrapur Tah. & Dist. Chandrapur



महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>वर्षा रतन कुळमेथे</b>	<b>वर्षा मनोज इंद्रकर</b>	<b>Kalyani Pradip Tiwari</b>	<b>Kalyani Akash Mishra</b>
(N-२२४११)	कृष्णा नगर, केरला कॉलनी रोड, हनुमान मंदिर जवळ, मूल रोड, चंद्रपूर तह. जिल्हा. चंद्रपूर	(N-22420)	Plot No. 163, Vaibhav Nagar, Umred Road, Near Hanuman Mandir, Dighori, Nagpur - 440009
<b>Pallavi Babarao Shirke</b>	<b>Pallavi Dhiraj Dhobale</b>	<b>Mohammad Zamir Mohammad Bashir</b>	<b>Shaikh Zameer Shaikh Basheer</b>
(NR-22412)	Plot No. 96/A, Dube Nagar, Hudkeswar Road, Po. Mhalginagar Nagpur, Dist. Nagpur	(N-22421)	Gali No 8 Noori Plot Bhagat Wadi Old City Akola ( Rural ) Pin Code 444002 Tq Dist Akola Maharashtra
<b>Usha Nathusingh Chavan</b>	<b>Hemlta Jagdishsingh Rathod</b>	<b>नलिनी आत्माराम बावस्कार</b>	<b>नलूबाई अशोक मुंडोकार</b>
(N-22413)	Shashikant Society Hajari Pahad Nagpur	(N-२२४२२)	रेल्वे गेट नं. २८ जवळ, संत वियोगी नगर, शेगाव ता. शेगाव जि. बुलढाणा पिन कोड - ४४४२०३
<b>Sneha Ganapati Gaurkhede</b>	<b>Sneha Praful Waghmare</b>	<b>Arati Ramesh Rao Vaidya</b>	<b>Arati Ravindra Mohod</b>
(NR-22414)	94 Godhani Road Zingabai Takli Nagpur	(NR-22423)	At Palodi Post Shendri Bk Ta Darwha Dist Yavatmal
<b>Juhi Kamal Bagaria</b>	<b>Juhi Pankaaj Gupta</b>	<b>Manju Narendrakumar Bhoot</b>	<b>Manjudevi Narendrakumar Singhal</b>
(N-22415)	291 Avg Layout Bagadganj Nagpur	(N-22424)	Deege Estate, Behind Samarth High School, devrankar Nagar, Amravati-444605
<b>Archana Laxman Kumbhare</b>	<b>Archana Manish Bhatt</b>	<b>Rizwan Rauf Ansari</b>	<b>Rizwan Rauf Sheikh</b>
(N-22416)	Satnami Nagar Harihar Mandir Nagpur	(N-22425)	Shivaji Ward Akhada Road Near K.E.S. High School Pandharkawada Dist Yavatmal
<b>प्रिया हेमराज कुहीकर</b>	<b>प्रिया गजेंद्र ताबूतवाले</b>	<b>प्रगती जनार्दन पेंदोर</b>	<b>प्रगती जनार्दन पेंदोर</b>
(N-२२४१७)	सी/ओ चुडामण छत्रूजी ताबूतवाले, प्लॉट नो. १५१०, मिनी माता नगर, भंडारा रोड नागपूर	(NR-२२४२६)	रा. खोरद बु पो. डोंगरखर्डा ता. कळंब जी. यवतमाळ ४४५३२३
<b>Vishakha Sunil Chopkar</b>	<b>Vishakha Ameya Shrivastava</b>	<b>pavsu banaji bichukale</b>	<b>मस्कुजी बनाजी बिचुकले</b>
(N-22418)	Plot No. 47, Balaji Nagar, Manewada Road, Nagpur - 440027	(N-२२४२७)	मु पाथरगाव पो आमला विश्वेश्वर ता चांदुर रेल्वे जी अमरावती
<b>संतोष रामभाऊ धामणे</b>	<b>संतोष रामभव धामणे</b>		
(NR-२२४१९)	मु पो सरंबा तालुका देऊळगावराजा जिल्हा बुलढाणा पिन ४४३२०६		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>नवलसिंग तुकाराम राजपूत</b> (N-२२४२८)	<b>नवलसिंग तुकाराम अवचार</b> टेंभी ता.मोताळा जि.बुलडाणा	<b>Pratiksha Pramod Bhange</b> (N-22437)	<b>Pratiksha Nitesh Hinge</b> Plot No 310, Lal Zenda Chowk, Yashodhara Nagar, Uppalwadi, Nagpur- 440026
<b>Sojwal Sandip Thanekar</b> (N-22429)	<b>Sowit Sandip Thanekar</b> Vilas Nagar Line No 6 Amravati	<b>Shubhangi Vithobaji Hajare</b> (N-22438)	<b>Shubhangi Pratik Waghulkar</b> Itwari Telipura Pevtha, Near Annapurna Mata Mandir, Nagpur - 440002
<b>Sarika Sharan</b> (N-22430)	<b>Sarika Fanish Singh</b> 160 Alankar Nagar Nagpur 440027	<b>Shiv Vitthal Diwane</b> (N-22439)	<b>Purushottam Vitthal Diwane</b> Ward No 1 Plot No 68 Khasala Post Khairi Akashwani Tah Kamptee Dist Nagpur 441002
<b>Kiran Khushal Bachate</b> (N-22431)	<b>Vrushabh Khushal Bachate</b> Darwha Road,Devinagar Ward No 1,Lohara,Yavatmal	<b>Maryam Shafaque Firdous</b> (N-22440)	<b>Maryam Shafaque Vassirehan Hussain</b> H No. 333 Central Shivaji Nigh School Hansapuri Khadan Mahatma Fule Bazar Nagpur -440018
<b>दिशा रामाजी वरघणे</b> (N-२२४३२)	<b>दिशा गोविल मेहरकुरे</b> भिवापूर वॉर्ड, महाकाली मंदिर, चंद्रपुर तह चंद्रपुर जिल्हा चंद्रपुर ४४२४०३	<b>आबेदा छोट्टू खान</b> (N-२२४४१)	<b>हुसेनबी छोट्टुखा पठाण</b> रा निलजई तह वरोरा जिल्हा चंद्रपुर
<b>राजू पुंडलिक केवतकर</b> (N-२२४३३)	<b>राजकुमार पुंडलिकराव केवतकर</b> मधुबन कॉलोनी नवी वस्ती बडनेरा अमरावती पिन-४४४७०९ (महाराष्ट्र)	<b>Kavita Kisan Kamble</b> (NR-22442)	<b>Kavita Pratim Lohakare</b> Sai Nager Ward No 6 Behind Thomus Church Ghugus Dist Chandrapur
<b>Shrivani Ravinder Gattu</b> (N-22434)	<b>Srivani Ravinder Gattu</b> Lalpeth Collery No 3, Near Government Engineering College,Ballarpur Bypass Road, Chandrapur	<b>Komal Krishangopal Agre</b> (N-22443)	<b>Komal Sachin Nagpure</b> Plot No..58 Hiwari Layout Nagpur
<b>Pooja Pradip Korke</b> (NR-22435)	<b>Pooja Nikhil Dongre</b> Plot No 194 Uday Nagar Ring Road Sanjay Gandhi Nagar Nagpur - 440034	<b>Devidas Sukram Yuvnate</b> (N-22444)	<b>Devidas Sukram Urf Lalaji Yuvnate</b> At Kolhasarbaba Hingna Tah Po Hingna Dist Nagpur 441110 Mobile No 7385569821
<b>अशोक शिवा सार्वे</b> (N-२२४३६)	<b>गौतम शिवा सार्वे</b> रा-वॉर्ड नं-९, गुथारा, पोस्ट-गुथारा, ता-जिल्हा- भंडारा.		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Shyam Shivjatan Jaiswar</b> (N-22445)	<b>Shyam Shivjatan Jaiswal</b> Plot No. 25 Pawangaon Road Gaurishankar Nagar Kalamna Nagpur-440026	<b>दुर्गा मारोती दोडके</b> (NR-२२४५३)	<b>समृद्धी मारोती दोडके</b> हनुमान मंदिर जवळ वॉर्ड नं ४ राळेगाव मु.पो.ता. राळेगाव
<b>Anuj Ajay Kudal</b> (N-22446)	<b>Parth Ajay Kudal</b> Flat No 203 Shivshanti Apartment Wathoda Road Nagpur	<b>Ashwini Prakash Solanki</b> (N-22454)	<b>Ashwini Atul Mahale</b> Near Gajanan Maharaj Temple, Gajanan Nagar Ward No 17
<b>Kishor Dhore</b> (N-22447)	<b>Kishor Suryabhanji Dhore</b> Plot No. 98, Baba Buddhaji Nagar, Teka Naka, Behind Milan Holl, Dr. Ambedkar Marg, Nagpur-440017	<b>Karishma Wasudeo Patil</b> (NR-22455)	<b>Karishma Anupkumar Turkane</b> At Kondoli Post Kondoli Ta. Manora Dist. Washim 444404
<b>Aditi Arjunrao Thakre</b> (N-22448)	<b>Aditi Amol Mahalle</b> Flat No 50, 51 Murlidhar Gruha Nirman Sanstha, Mankapur Nagpur-440030	<b>Dipali Arvindrao Choube</b> (N-22456)	<b>Dipali Roshan Tambaskar</b> Behinde Hvp, Narhari Colony, Amravati.
<b>Sheetal Vinodrao Ujjainkar</b> (N-22449)	<b>Sheetal Prashant Gomekar</b> 47, Chandika Nagar, Nagpur 440027	<b>अजीजुर रज्जाक अ रज्जाक</b> (N-२२४५७)	<b>अब्दुल अजीज अब्दुल रज्जाक</b> मु पोस्ट बियाबानी अचलपूर अमरावती ४४४८०६
<b>Sabiya Jumman Shah</b> (N-22450)	<b>Sabiya Imran Shah</b> T-169 Vasant Vihar Colony Khadgaon Road Wadi Nagpur 440023	<b>Mahesh Ramkrushnarao Salame</b> (N-22458)	<b>Mahesh Ramkrushna Salame</b> Ward No.8, Dattapur, Dhamangaon Railway, Amravati, Maharashtra - 444709
<b>Openderprasad Jokhuprasad Gautam</b> (NR-22451)	<b>Upendra Jokhuprasad Gautam</b> Inder Colliery No 4 Vtc Hall Ke Pass Tekadi Parseoni Dist Nagpur Pin 441404	<b>Anjali Sureshrao Holey</b> (N-22459)	<b>Anjali Arvind Dharmale</b> Navjivan Colony, Near Konark Colony, Kathora Road, Amravati
<b>Bushra Parveen Sheikh Rafique</b> (N-22452)	<b>Bushra Parveen Shoheb Raza Sheikh</b> Rajiv Gandhi Nagar, Nagpur.	<b>Rohit Ramesh Khetan</b> (N-22460)	<b>Rohit Khetan</b> 2a Ramalaya Apartment Gorakshan Road Near Kene Mangal Karyalaya Adarsh Colony Akola- 444004
		<b>रत्नकला प्रदिप शेळके</b> (N-२२४६१)	<b>रत्नकला संतोष गायकवाड</b> मुक्काम करणखेड पोस्ट कळळा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Saniya Firdos Wakilkhan Pathan</b> (N-22462)	<b>Saniya Sufiyan Sheikh</b> Plot No 10 Opposite Parmatma Ek Bhavan Andhalgaon Road Mohadi	<b>Pooja Eknath Dhawade</b> (N-22471)	<b>Pooja Manojbhai Lunagariya</b> Plot No 471 Opp Street No 2 Naresh Gawande House
<b>तृषिता मनोजराव परडखे</b> (N-२२४६३)	<b>तृषिता प्रेमचंद तिडके</b> येरनगाव, तालुका नांदगाव खडेश्वर जिल्हा अमरावती	<b>Suresh Gomaji Zamare</b> (NR-22472)	<b>Suresh Gomaji Zamre</b> Ward No. 5, Samata Nagar, Gunjkheda, Tahasil Deoli, Dist Wardha, Pincord 442302
<b>Karim Kha Wajat Kha</b> (N-22464)	<b>Mukaddar Khan Wajid Khan</b> Ramji Nagar Borgaon Manju Tq Dist Akola Pin Code 444102 Maharashtra	<b>लीलाबाई मारोती ठोंबरे</b> (N-२२४७३)	<b>लीलाबाई दिवाळू ठोंबरे</b> वॉर्ड न ०२ बाजार चौक जवळ, कोदामेंढी, तह, मौदा जिल्हा नागपूर
<b>विजय आबासाहेब देशमुख</b> (N-२२४६५)	<b>विजय आबाराव देशमुख</b> मु.पोस्ट.- लिंगा कोतवाल ता.- रिसोड जि.- वाशीम	<b>Jaya Hanslal Verma</b> (N-22474)	<b>Jaya Kapil Kushwaha</b> Qtr No 824 New Colony Papaer Milla Area Ballarpur
<b>Syed Shafakat Najamoddin</b> (N-22466)	<b>Syed Shafakat Syed Nazir</b> Gulzar Pura Borgaon Manju Tq Dist Akola Pincode 444102 Maharashtra	<b>माया दयाराम शेरकुरे</b> (N-२२४७५)	<b>उर्मिला दयाराम शेरकुरे</b> रा वाढोणा ता नागभीड जिल्हा चंद्रपूर
<b>Sita Ramprakash Badage</b> (N-22467)	<b>Shila Shamkant Balage</b> At Gogaon Post Gangalwadi Ta Bramhapuri Dist Chandrapur	<b>रेवानंद रामकृष्णा म्हस्की</b> (N-२२४७६)	<b>नंदू रामकृष्णा मस्के</b> मु. पो. वाकोडी ता. सावनेर जी. नागपूर
<b>Ridha Prashant Barapatre</b> (NR-22468)	<b>Ridha Suhas Barapatre</b> Near Vasant Rabar Stamp Works, Bhanapeth Ward, Chandrapur. 442401	<b>मंगला जिवनराव जिभकाटे</b> (N-२२४७७)	<b>रेखा जीवनराव जीपकाटे</b> रा. भवानपूर, पोस्ट. गिरड, तह - समुद्रपूर, जिल्हा - वर्धा ४४२३०५
<b>Sachin Namdevrao Supare</b> (N-22469)	<b>Arun Namdevrao Supare</b> Waigaon, Wardha.	<b>Nitesh Shalikram Chafle</b> (N-22478)	<b>Nitesh Shalikram Chafale</b> At Pimpalgaon Post Morgaon Tah Mauda Dist Nagpur 441106
<b>शिव कैलास घोडमारे</b> (N-२२४७०)	<b>अभिषेक कैलास घोडमारे</b> पांढरकवडा. तालुका -कामठी, जी -नागपूर	<b>बाबा गोपीचंद पाटील</b> (NR-२२४७९)	<b>बाबा गोपीचंद बौद्ध</b> मु नवेगाव ब्राम्हण तह चिमूर चंद्रपूर

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Roshani Bhimrao Meshram</b> (NR-22480)	<b>Roshani Anup Pantawane</b> Near Globusiti, Chhatrapati Nagar, Behind Dragon Place, Kamptee, Nagpur. 441002	<b>देवराम सदाशिव मदनकर</b> (N-२२४८९)	<b>देवराव सदाशिव मदनकर</b> मु.पोस्ट. रेवराल तह. मौदा, नागपूर -४४१४०१
<b>कुंदा शंकर तिवाडे</b> (N-२२४८१)	<b>कुंदा हिराचंद बोरकुटे</b> मु पोस्ट भद्रावती तह भद्रावती जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र राज्य ४४२९०२	<b>Sunanda Pravin Gajbhiye</b> (N-22490)	<b>Sunanda Divakarji Sontakke</b> Ward No 4, Pipla Db Ta- Saoner Dist- Nagpur
<b>साहेबराव कोंडकर</b> (N-२२४८२)	<b>निलकंठ अर्जुन कोंडलकर</b> मु शिंदी रेल्वे तह सेलू जिल्हा वर्धा ४४२१०५	<b>Priyanka Kishor Virmalwar</b> (N-22491)	<b>Priyanka Akhil Rainchwar</b> W/O Akhil Rainchwar, Tukum, Tadoba Road, Near Chandrachaya Mangal Karyalay Chandrapur
<b>संतोष उपासराव भिवापुरकर</b> (N-२२४८३)	<b>संतोष उपासराव सोंकुसरे</b> सी/ओ तुकाराम क. निमजे, पंचशील नगर, नागपूर	<b>गुणवंता राजु बोरकर</b> (N-२२४९२)	<b>शुभांगी राजु बोरकर</b> मु-मोहघाटा पो+तह- साकोली जिल्हा-भंडारा पिन-४४१८०२
<b>Ramendra Devrandrarao Biswas</b> (N-22484)	<b>Ramendra Debendra Biswas</b> Waifad, Wardha.	<b>Menka Santosh Dwivedi</b> (N-22493)	<b>Sunita Ritesh Shukla</b> House No 152 Gimatex Stayle Road Rammandir Ward Near Munna Mishar House Hinganghat Wardha-442301
<b>Parasram Nilkanthrao Nimsade</b> (N-22485)	<b>Prashant Nilkanthrao Nimsade</b> Ward No 2.At-Susundri,Po-Kohali,Tah-Kal meshwar,Dist-Nagpur	<b>शांता देवाजी</b> (N-२२४९४)	<b>शांता देवाजी निमगडे</b> राहणार उश्राळ मेंढा पोस्ट उश्राळ मेंढा ता. नागभीड जिल्हा चंद्रपूर - ४४१२२१
<b>Narayan Tanbaji Madavi</b> (N-22486)	<b>Vitthal Tanba Madavi</b> Ward No 2 Chankapur Po Khaperkheda Ta- Saoner Dist- Nagpur	<b>उरकुठा दामाजी उपासे</b> (N-२२४९५)	<b>इंदुबाई गामाजी उपासे</b> मु-पंचशील वॉर्ड, साकोली तह-साकोली जिल्हा-भंडारा पिन-४४१८०२
<b>सुनंदा शंकर तिवाडे</b> (N-२२४८७)	<b>सुनीता मारोती येलमुले</b> मु पोस्ट घोडपेठ तह भद्रावती जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र राज्य ४४२९०२	<b>अन्नपूर्णा गोपीचंद मसराम</b> (N-२२४९६)	<b>विमला श्री सिंह सिरसाम</b> घर क्र.८३ हिंणगा रोड डिगडोह, तह.हिंणगा जिल्हा.नागपूर-४४००१६
<b>Ayansh Mithun Dongre</b> (NR-22488)	<b>Aaron Mithun Dongre</b> House No 1140 Ambedkar Ward Ganeshpur Bhandara		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Rukmangat Vasudeoji Wagh</b> (N-22497)	<b>Rukmangat Wasudeo Wagh</b> Tarodi Bu. Ward No 02, Ta-Kamptee, Near Mata Mandir, Dist-Nagpur	<b>Harsha Deorao Dewke</b> (N-22506)	<b>Harsha Rajkumar Kuhite</b> Sai Nagar Dabha Nagpur
<b>किसना डोमाजी ताथोडे</b> (N-२२४९८)	<b>किसना रामरावजी ताथोडे</b> मु पो दगवाडा ता आष्टी जिल्हा वर्धा	<b>Bhagyashree Avinash Deshpande</b> (N-22507)	<b>Avani Ameya Bujone</b> Brindavan, Plot No. N-125, Near Dr. Medgewar Smarak Samiti, Reshimbagh, Nagpur - 440024
<b>स्पर्श राजेश जिवणे</b> (N-२२४९९)	<b>कुणाल राजेश जिवणे</b> वार्ड न. १ मु पोस्ट नागझरी ता देवळी जिल्हा वर्धा	<b>Shilpa Dhanraj Shende</b> (NR-22508)	<b>Shilpa Mukesh Khobragade</b> Ward No 2, At-Mhasepathar, Po-Mohpa, Tah -Kalmeshwar, Dist-Nagpur
<b>Dipchand Sohanlal Devangan</b> (NR-22500)	<b>Dipchand Sohanlal Dhakate</b> House No. 84, Indira Gandhi Nagar, Nagpur. 440014	<b>शारदा बेनिराम मेश्राम</b> (N-२२५०९)	<b>योगिता बेनिराम मेश्राम</b> रा- सावरबंध पो-वडद तह-साकोली जिल्हा-भंडारा पिन-४४१८०२
<b>Rupesh Bahal Singarhar</b> (NR-22501)	<b>Rupesh Bahalram Shahu</b> Plot No. 127, Vijay Nagar, Kalamna Market, Nagpur. 440008	<b>अंकुश नारायण पांडे</b> (N-२२५१०)	<b>अंकुशप्रशाद नारायण पांडे</b> रा-तारसा, पोस्ट-तारसा, त-मौदा, जिल्हा-नागपूर
<b>किसना देवराव बालपांडे</b> (N-२२५०२)	<b>क्रिष्णा देवराव बालपांडे</b> रा-धानला, पोस्ट-धानला, त-मौदा, जिल्हा-नागपूर	<b>Chainlal Dynaniram Bisen</b> (N-22511)	<b>Chainlal Gyaniram Bisen</b> Plot No.18 Siddhi Vinayak Lay-Out
<b>Krishna Raju Bakde</b> (N-22503)	<b>Krushana Rajendra Bakde</b> Pimpalkhuta Ta. Arvi Dis. Wardha	<b>Pooja Mangesh Anjankar</b> (N-22512)	<b>Pooja Pawan Kahate</b> Kamptee Road, Gautam Nagar, Gaddigodam, Nagpur-440001
<b>Prafulchand Mahadeorao Nagrare</b> (N-22504)	<b>Praful Mahadeorao Nagrale</b> Ward No 4, Pathan Layout, At-Po-Bramhani, Tah-Kal meshwar, Dist-Nagpur	<b>Indira Ganesh Bondre</b> (N-22513)	<b>Indira Vishnu Jagnit</b> Behind Pandurang Hall Plot No 11, Welcome Society, Zingabai Takli, Mankapur, Nagpur
<b>Vijaya Wasudeorao Deshpande</b> (NR-22505)	<b>Vijaya Sharadrao Deshpande</b> Mukundraaj Road, Walkar Road, Mahal, Nagpur - 440032	<b>Masabai Prabhakar Gadekar</b> (N-22514)	<b>Maya Prabhakar Gadekar</b> At+po- Pimpalgaon (Nipani) Ta-Pauni Dist-Bhandara

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>चंचल पद्माकर राऊत</b>	<b>जयश्री पद्माकर राऊत</b>	<b>स्वाती जयंत पाटील</b>	<b>स्वाती अमोल शंभरकर</b>
(N-२२५१५)	प्लॉट नं. ९०, गजानन नगरी, उमरेड, नागपूर, महाराष्ट्र - ४४१२०३	(NR-२२५२३)	प्लॉट नं. १७२, आदिवासी नगर, खडसे हाय स्कूल जवळ, पोस्ट-अयोध्या नगर, नागपूर - ४४००२४
<b>Jyotsna Babarao Kamble</b>	<b>Jyotsna Sanjay Kumbhare</b>	<b>Mangesh Krushnaji Chawane</b>	<b>Mangesh Krushnaji Chawane</b>
(NR-22516)	Ward No. 15, Hinganghat Fail, Pulgaon, Tahasil Deoli, Dist Wardha Pincord 442302	(N-22524)	House No.1356 Plot No.32, Kawdas Road Near Ahilya Kids Convent, Bhosalewadi Ward No.9
<b>Angel Shindhi Masih</b>	<b>Samayra Sindhi Choudhary</b>	<b>Priya Ramesh Girhe</b>	<b>Priya Kailash Bhute</b>
(N-22517)	C/O Ranibai Tiwari, Near Bablu Kirana Dukan, awale Nagar, Taka Naka, nagpur - 440026	(N-22525)	Plot No 137, Swami Samarath Vihar-2, Kalpataru Nagar, Manewada Besa Road, Nagpur
<b>रतिपाल रायभान तामगाडगे</b>	<b>रत्नपाल रायभान तामगाडगे</b>	<b>नानाजी मारोती बदन</b>	<b>नानाजी मारोती खोंडे</b>
(N-२२५१८)	मु-सावंगी (खुर्द), पोस्ट-पिपरा, तह-उमरेड, जिल्हा-नागपूर	(N-२२५२६)	रा.इरव्हा,ता.नागभीड,जि.चंद्रपूर,४४१२०५
<b>Mukta Haribhau Taywade</b>	<b>Mukta Durgesh Dahake</b>	<b>Toshim Firoz Sheikh</b>	<b>Toshim Firoj Sheikh</b>
(N-22519)	Plot No 49 Gurukrupa Nagar Hudkeshwar Road Nagpur 440034	(N-22527)	P N.131,Near Thakre Kirana Store, Shiv Shambu Nagar, Bharatwada ,Pardi Nagpur
<b>रूपम अनिल मोंगरकर</b>	<b>रूपम अनिल मोंगरकर</b>	<b>नेहा दिनेश कैथल</b>	<b>नेहा दिनेश कैथवास</b>
(N-२२५२०)	रा. गडचिरोली ता. जि. गडचिरोली	(N-२२५२८)	सी/ओ रामखिलावन रामधनी कैथवास, प्लॉट नो. १६, चित्रशाला नगर, कळमणा रोड नागपूर
<b>शांता रामरावजी निकुरे</b>	<b>लक्ष्मी रामराव निकोरे</b>	<b>सत्यशिला रतिराम राजभोयर</b>	<b>अनुसया रतिराम राजभोयर</b>
(N-२२५२१)	रा रामेश्वरीनगर नागपूर त जि नागपूर	(N-२२५२९)	रा.पो. वार्ड नं २ राजोला तह. कुही जि. नागपूर ४४१२०२
<b>Anushka Sharad Wankhede</b>	<b>Anushka Saurabh Daphale</b>	<b>Mysha Buntly Manshani</b>	<b>Miraya Buntly Manshani</b>
(N-22522)	Plot No.17, Shriyash Colony, B/H Raut Bandhu Hardware, Jaytala, Nagpur, Dist. Nagpur, 440016	(N-22530)	Near Vegetable Market Plot No 168 Opp Chawla Clinic Jaripatka Nagpur 440014

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Warshatai Haridas Sontakke</b> (NR-22531)	<b>Varsha Roshan Tembhurne</b> C/O Roshan Tembhurne Jain Ward No.1 At. Po. Chichgad Ta. Deori Dist. Gondia	<b>Vaishali Shivadas Nagarkar</b> (NR-22539)	<b>Vaishali Niraj Ramteke</b> Gangabai Ghat Gujar Nagar Nagpur
<b>वर्षा मंगरू कळंबे</b> (N-२२५३२)	<b>धनश्री धनंजय लोहकर</b> विठ्ठल वॉर्ड, चिचाळ, तालुका-पौनी जील्ला- भंडारा -४४१९०३	<b>Aishwarya Avinash Badge</b> (NR-22540)	<b>Aishwarya Kunal Meshram</b> Shri Gautam Modkuji Meshram, Ambedkar Nagar, Wadi,
<b>Rohit Wasudeorao Gargelwar</b> (N-22533)	<b>Rohit Wasudeo Gargelwar</b> Shivaji Nagar Ward No 9 Rajura Tah Rajura Dist Chandrapur Mh Pin Code 442905	<b>Shubham Shrikant Joshi</b> (NR-22541)	<b>Shubham Shrikantrao Joshi</b> 4/22,Ghat Road,Medical Square,Nagpur 440003
<b>Kushai Anup Nitnaware</b> (N-22534)	<b>Alfiya Kousar Sheikh</b> Teil Pura Yerkheda Kamptee	<b>Dhammapriya Rajkumar Kamble</b> (NR-22542)	<b>Dhammapriya Akshay Wathore</b> 231,Bajaj Nagar Nagpur 440010
<b>Priyanka Shankarrao Shirfule</b> (N-22535)	<b>Priyanka Swapnil Thenge</b> Pande Lay Out Khamla, Plot No.97 Flat No.S4 Shree Apartment, Pande Lay Out Khamla, Nagpur - 440025	<b>Digamber Durjan Sangode</b> (NR-22543)	<b>Digambar Durjan Singade</b> Bhim Nagar, Near Zanda Chowk, Gondia, Ta Gondia, Di Gondia. 441601
<b>Soniya Kailas Somkuvar</b> (NR-22536)	<b>Soniya Suraj Dongre</b> Near Vaishnav Mata Mandir H No 422 Azad Nagar Gittikhadan Nagpur 440013	<b>सुरेखा पिरम कुंभलवार</b> (N-२२५४४)	<b>सुरेखा प्रेमलाल कुंभलवार</b> मु .खमारी पोस्ट माटोरा तह जिल्हा भंडारा
<b>Farheen Azhar Ahmed</b> (NR-22537)	<b>Farheen Mohammad Shadab Diwan</b> Plot No 65 Sarkari Karamchari Hsg Soc P And T Colony Mankapur Nagpur 440030	<b>Trivenibai Khiraj Atal</b> (N-22545)	<b>Trivenibai Khirajram Sahu</b> Plot No. 1715, Dipti Signal, Chikhli Road, Nagpur - 440035
<b>Prajakta Bharatlal Jaiswal</b> (N-22538)	<b>Prajakta Vipin Jaiswal</b> C/O Pradeep Wankhade, New Nandanvan Layout, Nagpur - 440024	<b>Nishi Rahim Khan</b> (N-22546)	<b>Nishi Amar Bamrautwar</b> Bargaon Fago Layout Nagpur 440013
		<b>Indira Barikrao Nandanwar</b> (NR-22547)	<b>Indira Tarachand Nikhare</b> At.Po. Kawarabandh, Th. Salekasa, Dist. Gondia, Maharashtra 441916



महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>राजू मद्रुजी बरडे</b> (N-२२५४८)	<b>राजकुमार मद्रुजी बरडे</b> मु. कोटबाळा पोस्ट. भटाळा तह. वरोरा जि. चंद्रपूर	<b>Nishigandha Nirjan Fukale</b> (N-22556)	<b>Nishigandha Prafull Raul</b> House No 883 Flat No 2 Chitnispura Thanda Chowk Mahal Nagpur 440032
<b>Raviksha Sewak Bhure</b> (N-22549)	<b>Raviksha Sandeep Deogade</b> At Flat No. 302, Lopamudra Apartment, Rajgopalachari Ward, Bhandara - 441904	<b>Ashwini Jagdish Gayakwad</b> (N-22557)	<b>Ashwini Swapnil Gaikwad</b> Akash Estate-Ii, Ekatmata Nagar, Nagpur.440036
<b>साहिल ज्ञानेश्वर नैताम</b> (N-२२५५०)	<b>बादल ज्ञानेश्वर नैताम</b> प्लॉट न.१२०, अयोद्या नगर, जांभुदीप नगर, आदिवासी नगर नागपूर ४४०००९	<b>Nirmala Pravin Khotkar</b> (N-22558)	<b>Nirmala Kiran Hedau</b> House No 6649/B/62 Radhanand Co-Opp Housing Society Manewada Nagpur 440034
<b>Shruti Bahubali Dangur</b> (N-22551)	<b>Shruti Akshay Raul</b> House No 883 Flat No 2 Chitnispura Thanda Chowk Mahal Nagpur 440032	<b>जया धनपाल नखाते</b> (N-२२५५९)	<b>जया प्रफुल लांबटे</b> महात्मा फुले बाजार नागपुर ता. जि. नागपुर पिन नं. ४४००१८
<b>Vaidehi Sunil Dongardiye</b> (N-22552)	<b>Vaidehi Sunil Pawar</b> Plot No. 12, Bandu Soni Lay Out, parsodi Ring Road, Nagpur 440022	<b>Ashutosh Indrajit Tikadar</b> (N-22560)	<b>Ashutosh Indronath Tikadar</b> At Shrirampur Post Govindpur Ta Mulchera Dist Gadchiroli
<b>Manda Shamrao Modak</b> (N-22553)	<b>Manda Ajay Shelare</b> At.Telangkhedi (Ramnagar), Near Bouddha Vihar, Tah.Dist.Nagpur	<b>सरीता महादेव आटमांडे</b> (N-२२५६१)	<b>सरिता किशोर ठाकरे</b> रा.आमगाव,ता.देसाईगंज,जि.गडचिरो ली,४४१२०७
<b>Deepali Anantrao Chalpe</b> (N-22554)	<b>Deepali Manoj Bharbat</b> Near Tarun Mitra Mandal Borgaon Gorewada Road Vic Katol Road S,O Nagpur 440013	<b>Sneha Homraj Niwant</b> (N-22562)	<b>Sneha Pravin Chivhane</b> Shitla Mata Mandir Shri Hari Road Shanti Nagar Nagpur
<b>सुनिता धनपाल नखाते</b> (N-२२५५५)	<b>सुनिता कैलास पडोळे</b> रा. पो. मांगरूड ता. भिवापुर जि. नागपुर पिन नं. ४४१२०३	<b>तेजस्वीनी धनपाल नखाते</b> (N-२२५६३)	<b>तेजस्वी प्रदीप वंजारी</b> जोगीठाना पेठ उमरेड ता. उमरेड जि. नागपुर पिन नं. ४४१२०३
		<b>Shahina Tabasuma Nadim Potiyawala</b> (N-22564)	<b>Sahina Parveen Mohammad Nadim Pothiyawala</b> Ghar Kr 2289 Kumbhar Mohalla Arjuni Morgaon Gondia 441702

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>दिवारु संपत देव्हारे</b>	<b>दिवाकर संपत देव्हारे</b>	<b>Komal Raju Nagpure</b>	<b>Komal Rahul Khorgade</b>
(N-२२५६५)	रा.भिवापूर, ता.भिवापूर, जि.नागपूर, ४४ १२०१	(N-22574)	P No 325 Darshan Colony Nandanwan Nagpur 440009
<b>Baby Manish Soni</b>	<b>Raza Mousin Shaikh</b>	<b>उमाबाई रामा फसाटे</b>	<b>उमाबाई पुंडलिक लांडगे</b>
(N-22566)	Chichban Mohalla Chhota Gondia, Jitesh Chowk, Gondia Tah-Dist- Gondia- 441601	(N-२२५७५)	मु. मुंडीपार/ सडक पोस्ट. पिंपळगाव / सडक ता. साकोली जिल्हा. भंडारा
<b>अमिता रतन वानखडे</b>	<b>अमिता पवन आठवले</b>	<b>Aarav Ulhas Pandey</b>	<b>Rudra Ulhas Pandey</b>
(N-२२५६७)	रा. कपिलेश्वर, पो. वडद बु., ता. जि. अकोला.	(N-22576)	Behind Ramdevbaba College, Pension Nagar, Katol Road, Nagpur 440013
<b>Pradnya Shilwantrao Kumbhare</b>	<b>Pradhnya Shilwant Kumbhare</b>	<b>Vimal Suresh Hedaoo</b>	<b>Vimal Jatin Chourasia</b>
(NR-22568)	14, Chandramani Nagar, Near Jadumahal Nagpur	(N-22577)	Plot No 11 Yashwant Gruh Nirman Society Nagpur - 440027
<b>Pooja Shrivast</b>	<b>Pooja Rajesh Shreewas</b>	<b>Nikita Jambolkar</b>	<b>Nikita Shubham Sakhare</b>
(N-22569)	Lalganj Khairipura Near Dube Hospital Nagpur City	(N-22578)	House No 404 Panchsheel Nagar Nagpur
<b>Shahnaj Sayyed Iqbal Ali</b>	<b>Shahnaj Imran Ali</b>	<b>पायल वसंतराव मेसराम</b>	<b>पायल सुधीर पडोळे</b>
(N-22570)	29 Killa Road Near Pakwasa Hospital Mahal Nagpur 440002	(N-२२५७९)	रा प्लॉट नं.१३३ स्मित बार मागे लता मंगेशकर नगर, वाडोडा नागपूर ४४००३५
<b>विलास हिवराज खोब्रागडे</b>	<b>विलास युवराज खोब्रागडे</b>	<b>Dolly Manoharrao Raut</b>	<b>Dolly Rajesh Borkar</b>
(N-२२५७९)	मु.बाघोली पो.कवलेवाडा तह.गोरेगाव जिल्हा.गोंदिया ४४१६०१	(N-22580)	Plot No 16 Pawanshakti Nagar Wathoda Lay Out Nagpur-440008
<b>Iqbal Khan Mehboob Khan Pathan</b>	<b>Ekabal Maheubkhan Pathan</b>	<b>Rupa Kumari Kiran Deo Sing</b>	<b>Rupa Anjani Singh</b>
(N-22572)	Azad Ward Near Karmaveer School Warora Tah Warora Dist Chandrapur 442907	(N-22581)	Rupa Anjani Singh, Plot No. 56, Daimond Nagar Road, Vijaya Laxmi Pandit Nagar Hasanbag Nagpur-440024
<b>रेशमीबाई रघुनाथ रामटेके</b>	<b>रेश्मा रघुनाथ रामटेके</b>		
(N-२२५७३)	घर न १९५ नवनीत नगर अमरावती रोड वाडी नागपूर ४४००२३		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Sonali Ravindra Devikar</b> (N-22582)	<b>Mayuri Dudharam Nipane</b> 1514 Maharshi Dayanand Nagar Nagpur	<b>Gouri Ramakant Mishram</b> (N-22591)	<b>Gouri Ramakant Gautam</b> Plot No. 28/A, Ingole Layout, Zingabai Takli, Mankapur, Nagpur
<b>माया रामा फसाटे</b> (N-२२५८३)	<b>माया खुशाल सार्वे</b> मु. पोस्ट. आमगाव ता. जिल्हा . भंडारा	<b>बबन आप्पा ओंकार आप्पा वीर</b> (N-२२५९२)	<b>बसवेश्वर आप्पा ओंकार आप्पा वीर</b> गजानन मंदिर जवळ, ढाटिकपुरा आलेगांव, ता. पातूर, जि. अकोला.
<b>सोमकांता रामा फसाटे</b> (N-२२५८४)	<b>सोमकांता रामचंद्र बांते</b> मु. पोस्ट . गडेगाव ता. लाखनी जिल्हा. भंडारा	<b>रुपाली अमोल लहाने</b> (N-२२५९३)	<b>जिजाबाई अमोल लहाने</b> अकोट रोड, खिरणीचा मळा, शेगाव ता.शेगाव जि. बुलढाणा पिन कोड - ४४४२०३
<b>Vishakha Punamchand Sakhare</b> (N-22585)	<b>Vishakha Virendra Nandeshwar</b> Vishwashanti Buddha Vihar Dhammadeep Nagar	<b>Ratndip Santosh Ghongde</b> (NR-22594)	<b>Ratndip Gomaji Ghongde</b> Tathagat Nagar, Ward No. 1 Nandura 443404
<b>Sushila Shankar Malaykorwar</b> (N-22586)	<b>Sushila Vel Shetty</b> House No. 1419a/30415 Bhuteshwar Nagar Mahal, Nagpur	<b>कु. परिधी अविनाश देशमुख</b> (N-२२५९५)	<b>कु. परिधी अविनाश वाघ</b> मु. पो. सुयश अपार्टमेंट, माळा नं. ५, शास्त्री नगर, अकोला .
<b>Nisha Rambhau Shende</b> (N-22587)	<b>Nisha Gautam Dahat</b> 135, Jai Vighnaharta Colony, Katol Road, Nagpur 440013	<b>ओजस अविनाश देशमुख</b> (N-२२५९६)	<b>ओजस अविनाश वाघ</b> माळा नं. ५, सुयश अपार्टमेंट, शास्त्री नगर, अकोला, ता. जि. अकोला.
<b>Shabnam Parveen Shaikh Ismail</b> (N-22588)	<b>Shabnam Parveen Adil Khan</b> H No.274/30,31, Raut Nagar, Kharbi, Nagpur-440008	<b>Dattarao Ganpatrao Kamble</b> (NR-22597)	<b>Dattarao Ganpat Kamble</b> At Indira Nagar Post P N Collage Tq Pusad Dist Yavatmal Pin No 445216
<b>Seema</b> (N-22589)	<b>Seema Bharat Choudhary</b> Plot No.8, Galli No.15, Vishwakarma Nagar, Near Ajni Police Station, Nagpur 440027	<b>निर्मला राजाराम भोकरे</b> (N-२२५९८)	<b>निर्मला किरण नानोटे</b> रा. हातोला, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला ४४४४०५
<b>Ajay Ramakant Mishra</b> (N-22590)	<b>Ajay Ramakant Gautam</b> Plot No. 28/A, Ingole Layout, Zingabai Takli, Mankapur, Nagpur	<b>Minaben Kailas Chaudhari</b> (N-22599)	<b>Minaben Kailashbhai Hinge</b> At Wadgaon Khandopant Po Motala

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>संजय ज्ञानदेव चितलांगे</b>	<b>संजय नैनुराम चितलांगीया</b>	<b>साक्षी रमित लालवानी</b>	<b>गीता रमित लालवानी</b>
(N-२२६००)	ज्योती विद्यालय जवळ, कपिल वस्तु नगर, अकोला.	(N-२२६०९)	हिराबाई प्लॉट, आदर्श कॉलनी, अकोला
<b>Pradhnya Sahebrao Sardar</b>	<b>Pradhnya Rajeev Wakpanjar</b>	<b>Rama Ganpat Boudha</b>	<b>Rambhau Ganpat More</b>
(N-22601)	Sopinath Baba Nagar, Pote Township Jawal ,Kathora Bk Amravati, 444602	(NR-22610)	At Pimpalgaon Devi Ta Motala Dist Buldhana
<b>देवानंद पंजाब धांडे</b>	<b>अरविंद पंजाब धांडे</b>	<b>Sneha Nagorao Belurkar</b>	<b>Sneha Atul Kharat</b>
(N-२२६०२)	मुक्काम पोस्ट - सावरा तालुका - अकोट	(NR-22611)	R/O. Congress Nagar, Sundarkhed Tq. Dist. Buldana
<b>Parth Pravin Chaudhari</b>	<b>Arnav Pravin Chaudhari</b>	<b>Vidya Ramakant Gautam</b>	<b>Vidyavati Ramakant Gautam</b>
(N-22603)	At. Post. Vizora, Tq. Barshitakli, Dist. Akola.	(N-22612)	Plot No. 28/A Ingole Layout, Zingabai Takli, Nagpur
<b>बरखा संतोष जोशी</b>	<b>सोनल संतोष जोशी</b>	<b>Priyanka Bharat Dive</b>	<b>Priyanka Badal Meshram</b>
(N-२२६०४)	वरोरा रोड, प्रगती नगर, वार्ड क्र. ५, वणी जि. यवतमाळ पिन कोड - ४४५३०४	(N-22613)	Pl No 122 A Mitra Nagar, Near Gajanan Mandir, Nagpur 440027
<b>Simran Kumar Valecha</b>	<b>Drishti Nikhilesh Ramrakhiani</b>	<b>Shivani Deepakrao Kejkar</b>	<b>Shivani Nitesh Mahatkar</b>
(N-22605)	Rampuri Camp, Amravati	(NR-22614)	Plot No. 729, Naik Road, Near Keshwanand Ashram, Mahal, Nagpur. 440032
<b>उमेश रमेशराव तायडे</b>	<b>प्रदीप रमेशपंत तायडे</b>	<b>Manisha Kashinath Udakwar</b>	<b>Manisha Rajesh Gazalwar</b>
(NR-२२६०६)	मु पोस्ट हिरुळ पूर्णा, ता. चांदुर बाजार, जी. अमरावती. ४४४७०४	(N-22615)	Dhanoara
<b>Anay Puneet Meshra</b>	<b>Anay Devyani Joshi</b>	<b>विद्या विश्राम सावध</b>	<b>विद्या आकाशकुमार उके</b>
(N-22607)	Flat No. W/13 Raghuniketan Apartment, Gorepeth, Nagpur	(NR-२२६१६)	सिद्धार्थ नगर तार फेल अकोला
<b>Meera Bhaorao Suryawanshi</b>	<b>Meera Rahul Wayzade</b>	<b>Sonali Abhijeet Kulkarni</b>	<b>Anaya Abhijeet Kulkarni</b>
(N-22608)	At Daryapur, Tq Daryapur, Dist Amravati 444803	(N-22617)	Babrey Colony, Karanja, Taluka Karanja, District Washim

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>दुर्गा वासुदेव सोळंके</b> (N-२२६१८)	<b>दुर्गा तारासिंग झाकडे</b> हयापुर पोस्ट, कमालपुर तरोडा ता, अंजनगाव सुर्जी जि, अमरावती	<b>Durgesh Hansraj Mishra</b> (N-22627)	<b>Durgesh Rajkumar Doshiya</b> Type 8/26/02 Koradi Road, K T P S Koradi Colony, Nagpur
<b>भास्कर काशिनाथ खोब्रागडे</b> (NR-२२६१९)	<b>भास्कर नारायण खोब्रागडे</b> घरडे वेल्लिंग च्या बाजूला, यशोदा नगर - १, अमरावती. ४४४६०६	<b>Yugeshwari Verma</b> (NR-22628)	<b>Yugeshwari Sunil Verma</b> House No. 1230/116, Durga Chowk, Dipti Signal, Nagpur. 440008
<b>राजू शंकरराव खंडार</b> (N-२२६२०)	<b>राजेंद्र शंकर खंडार</b> वार्ड नं २ भांबोरा पो. कवाडगव्हान ता. तिवसा जि. अमरावती पिन कोड - ४४४९०३	<b>Vaishali Rajendra Sidam</b> (N-22629)	<b>Vaishali Ravindra Tawale</b> At Ramdongari Post Kothulna Tah Savner, Dist Nagpur Maharashtra 441101
<b>Sonali Prabhakar Kadu</b> (N-22621)	<b>Sonali Ravikant Futane</b> House No 64 Anand Nagar Umarsara Yavatmal	<b>Keshavanand Shamraoji Kelzarkar</b> (N-22630)	<b>Keshav Shamraoji Kelzarkar</b> Plot No. 78, Sundar Nagar, Umred Road, Dighori, Nagpur
<b>चंद्रकांत वामनराव वानखेडे</b> (N-२२६२२)	<b>चंद्रकांत वामनराव पाटील</b> सर्ग्र्युलर रोड महाराणा प्रताप चौक बुलडाणा ता जि बुलडाणा	<b>Anjali Sanjay Tandekar</b> (NR-22631)	<b>Anajali Pankaj Jagne</b> Vasantao Naik Vasahat, Amravati Road, Dharampeth, Nagpur 440010.
<b>आरती प्रविण सरनाईक</b> (N-२२६२३)	<b>आरती प्रविण सरनायक</b> सौ. आरती प्रविण सरनायक, डॉक्टर कडू हॉस्पिटल जवळ, जयराम नगर, अमरावती ४४४६०६	<b>Aruna Sheshravji Lonare</b> (N-22632)	<b>Aruna Nitin Nagapure</b> At Gumgaon Post Wakodi Tah Savner Dist Nagpur, Maharashtra 441101
<b>Saud Ahamad Abdul Sajid</b> (N-22624)	<b>Saud Ahmad Mohd Sajid</b> At Bahadarpura Tq Post Mangrulpir Dist Washim 444403	<b>Pankaja Pramod Bagde</b> (NR-22633)	<b>Pankaja Bagde Tanu Kabiraj</b> Plot No 8 Katol Road Vichakra Colony Katol Road
<b>Sanghamitra Rahul Sontakke</b> (NR-22625)	<b>Jaymitra Rahul Sontakke</b> At Owala Post Palasgaon Khurd Tah Nagbhid Dist Chandrapur	<b>पिंगला मंगलदिप पारधी</b> (N-२२६३४)	<b>महेश्वरी मंगलदिप पारधी</b> रा. तोरगाव खुर्द ता. ब्रम्हपुरी जिल्हा. चंद्रपूर ४४१२०६
<b>Gaurang Rajeshbhai Makwana</b> (N-22626)	<b>Gaurang Rajeshbhai Panchal</b> Qtr No. 108 Type 2, C P W D Colony, Seminary Hills, Nagpur	<b>Joy Simon Alexander</b> (N-22635)	<b>Joy Brajkishor Sinha</b> Plot No 40 Khante Nagar, Near Rahul Bal Sadan ( Maharashtra)nagpur 440017

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Manthana Raju Bakde</b> (N-22636)	<b>Manthan Rajendra Bakde</b> Pimpalkhuta Ta. Arvi Dis. Wardha	<b>Sarika Dulichand Dhanrel</b> (NR-22644)	<b>Sarika Dilip Tambekar</b> Veer Bhagat Sing Ward, Near Nannasha Baba Dargaha hinganghat. District Wardha Pin : -442301
<b>सिंधु चक्रधर राऊत</b> (N-२२६३७)	<b>अनिता चक्रधर शेंडे</b> रा.तोरगाव खुर्द ता.ब्रम्हपुरी जिल्हा. चंद्रपूर	<b>Satish Rambhau Patil</b> (N-22645)	<b>Satish Ramu Patil</b> Plot No. 9 Shushilabai Layout, Heera Nagar, Ring Road, Jaripatka, Nagpur
<b>Manish D Nirgude</b> (N-22638)	<b>Manish Deoprabhu Nirgude</b> 788/61 Gurudatta Housing Society, Dabha, Nagpur 440023	<b>Anshul Kailas Kambale</b> (NR-22646)	<b>Anshul Kailash Kamble</b> Shantinath Road Shastri Ward Ramtek
<b>Ashish Pralhad Suryavanshi</b> (N-22639)	<b>Ashish Pralhad Suryawanshi</b> Plot No. 188, Bhamti Road, Lok Seva Society, Swawlambi Nagar, Nagpur	<b>Usha Krishna Hedau</b> (N-22647)	<b>Prachi Krishna Hedau</b> Plot No.5 Hanuman Society Near Hanuman Mandir Vaishali Nagar Nagpur-440017
<b>मिनाक्षी कुंदन जोशी</b> (NR-२२६४०)	<b>विश्वरी नितीन दहिवडे</b> मु.पोस्ट लोहारी सावंगा तहसील नरखेड जिल्हा नागपूर, महाराष्ट्र ४४१३०५	<b>Kalpita Avdhut Shende</b> (N-22648)	<b>Kalpita Rahul Gadling</b> Flat No 204, Kirti Apartment 2, Cement Road, Nandanwan, Nagpur 440009
<b>Asawari Vivek Khangar</b> (N-22641)	<b>Asavari Vivek Khangar</b> At Post Deoli Tah Deoli Dist Wardha	<b>अश्विनी धनपाल नखाते</b> (N-२२६४९)	<b>अश्विनी अमोल धांडे</b> खरबी रोड, शोषनगर, हनुमान नगर नागपुर ता. जि. नागपुर पिन नं. ४४०००९
<b>Kanchan Nandkishor Kaithwas</b> (N-22642)	<b>Kanchan Gautam Bhatkar</b> Dharampeth Extention 301 Vaibhav Society, Nagpur	<b>राम मधुकर नेहारे</b> (N-२२६५०)	<b>राम मधुकर नेवारे</b> मु पोस्ट काकदरा वॉर्ड क्रमांक ५ तळेगाव शामजी पंत तह आष्टी जिल्हा वर्धा ४४२२०२
<b>Rajaram Harbade</b> (N-22643)	<b>Ravindra Ramchanadra Nikhade</b> At Ward No 3 Tukdoji Nagar Nanda Ta Korpana Dist Chandrapur	<b>कचराबाई काशीराम चौधरी</b> (N-२२६५१)	<b>सीताबाई काशिनाथ चौधरी</b> मु.पो. पिपरिया, तह. रामटेक, जिल्हा नागपूर - ४४१४०९

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>मंदाताई घुलाराम बोरकर</b>	<b>मंदाताई रवीकुमार रत्नपारखी</b>	<b>वर्षा धनपाल नखाते</b>	<b>वर्षा अमोल तिघरे</b>
(N-२२६५२)	hariom nagar shende plot behind chanda public school chandrapur	(N-२२६६१)	घटाळी रोड, मानव शक्ती ले-आऊट उमरेड ता. उमरेड जि. नागपुर पिन नं. ४४१२०३
<b>नंदाबाई मारोती भर्से</b>	<b>छायाबाई प्रभाकर भागडकर</b>	<b>Sunita Vitthal Umare</b>	<b>Sunita Rajkumar Khelkar</b>
(N-२२६५३)	रा.चिखल परसोडी ता.नागभीड जि.चंद्रपूर	(NR-22662)	At Sakhara, Tahasil Samudrapur, Dist. Wardha-442305
<b>Vatsalabai Sitku Chaudhari</b>	<b>Kanta Sitku Chaudhari</b>	<b>दिना तुळशिराम कोरे</b>	<b>दिनेश तुळशिराम कोरे</b>
(N-22654)	At-Belati Bk, Post-Kawalewada, Tah-Tirora, Dist-Gondia	(N-२२६६३)	मु+पो.कुंभली, ता.- साकोली, जि.भंडारा
<b>Kalpana Purushotamrao Turankar</b>	<b>Kalpana Rameshwar Kshirsagar</b>	<b>इंदुबाई कवडू गोंडे</b>	<b>इंदुबाई आनाजी हुलके</b>
(N-22655)	At Kurzadi	(N-२२६६४)	रा जेवरा पोस्ट कान्हालगाव ता कोरपना जिल्हा चंद्रपूर
<b>Raosaheb Panjabrao Patil</b>	<b>Raosaheb Panjabrao Bujruk</b>	<b>ललीता हरीभाऊ वायलकर</b>	<b>ललीता हरीभाऊ वायलवार</b>
(N-22656)	Dafe Layout Ward No.5 Pipri Meghe Wardha 442001	(N-२२६६५)	c/o. रामनगर, सीधी नाका जवद, वर्धा.
<b>सुषमा भास्कर पुस्तोडे</b>	<b>ज्ञानेश्वरी प्रविण कापगते</b>	<b>Ramsing Balbirsingh Pal</b>	<b>Ram Balbirsingh Pal</b>
(N-२२६५७)	मु+पोस्ट- पिंडकेपार तह-साकोली जिल्हा-भंडारा पिन-४४१८०२	(N-22666)	Indorama Synthetics India Ltd House No B4/1 Colony No.1
<b>Sarita Kanhaiyalal Markam</b>	<b>Sarita Mulchand Sadaiyya</b>	<b>Pradeep Ramprasad Kewat</b>	<b>Pradeep Ramprasad Nishad</b>
(NR-22658)	43 Old Kamptee Road Chitrashala Mata Nagar Nagpur	(N-22667)	Prakash Nagar Kapil Chowk Mahakali Colory Chandrapur
<b>Sandhya Tukaram Kotangale</b>	<b>Sandhya Omprakash Dhawale</b>	<b>Harsha Prabhakar Amrutkar</b>	<b>Harsha Amol Belurkar</b>
(NR-22659)	House No 3298 Ward No 3 Trimurty Nagar Amgaon Road Deori	(N-22668)	Flat No.201 B A Ving Krishnam Nagari New Narsala Hudkashwar
<b>Pratiksha Bandu Atram</b>	<b>Pratiksha Snehdeep Fender</b>	<b>लता दिनाजी अलाम</b>	<b>लता नामदेव कोहचाडे</b>
(NR-22660)	Holi Chouk, Ward No 3, Sawangi, Nagpur-441210	(NR-२२६६९)	रा - रानतळोधी तह - भद्रावती जिल्हा - चंद्रपूर पिन कोड-४४२४०४ राज्य - महाराष्ट्र

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Kashish Ganesh Dahankar</b> (N-22670)	<b>Kashish Ganesh Dehankar</b> Plot No 162 Dharti Maa Nagar Wathoda Nagpur 440009	<b>मीना गंगाधर मसराम</b> (NR-२२६७९)	<b>मीना विठ्ठलराव कोडापे</b> बजरंग नगर वॉर्ड नंबर १४, बसेरा कॉलनी जवळ, सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली
<b>Sangram Shivprasad Gupta</b> (N-22671)	<b>Sangram Shivprasad Shahu</b> At Post Pachgaon Taluka Umred Dist Nagpur 441204	<b>गिरीधर मदनलाल राठी</b> (N-२२६८०)	<b>गिरधर मदनलाल राठी</b> साईबाबा मंदिराच्या मागे सिव्हील वार्ड चंद्रपूर ४४२४०१
<b>कविता रमेश कंगाले</b> (NR-२२६७२)	<b>कविता ज्ञानेश्वर आहाके</b> नागवंशी बुद्ध विहार जवळ, राम नगर, पंढराबोडी, नागपूर - ४४००१०	<b>कलाबाई मारोती येवले</b> (N-२२६८१)	<b>कमला मारोती येवले</b> रा. हिरापूर, पोस्ट कोसरसार, ता. वरोरा, जिल्हा - चंद्रपूर - ४४२९०७.
<b>प्रेमदास गणपत तिघरे</b> (N-२२६७३)	<b>प्रेमलाल गणपत तिघरे</b> रा. सोन्द्री, तह. ब्रम्हपुरी, जिल्हा. चंद्रपूर	<b>Yekendra Girwasingh Kachwa</b> (NR-22682)	<b>Akendrasingh Girwarsingh Nakoriya</b> At Post Indora Tah Mauda Dist Nagpur
<b>Vinita Puranchand Sahu</b> (N-22674)	<b>Vinita Raju Sahu</b> House No. 291, Near Durga Mata Mandir, Kasturba Nagar, Jaripatka, Nagpur - 440014	<b>Farzana Begam Mo Salim</b> (N-22683)	<b>Farzana Begam Mohammad Salim</b> Masjid Bilal Ke Pass, Plot No 16e, Yashodhara Nagar, Nagpur-440026
<b>gajanan kusan meshram</b> (N-२२६७५)	<b>gajanan kusan meshram</b> मु अजीमाबाद पोस्ट सिल्ली ता जि भंडारा	<b>Pritee Yuvraj Bopche</b> (N-22684)	<b>Priti Yuvraj Bopche</b> At. Dongargaon Po. Kattipar Tah. Amagon Dist. Gondiya 441902
<b>Yadav Govindrao Yawalkar</b> (N-22676)	<b>Yadorao Govindrao Yawalkar</b> Aroli, Tah Mouda, Dist Nagpur	<b>Krutika Ashvinbhai Balar</b> (N-22685)	<b>Krutika Urmit Talavia</b> Plot No. 162, Shivajinagar, Near Shivajinagar Garden, Nagpur- 440010
<b>मिराबाई सखाराम उंबरकर</b> (N-२२६७७)	<b>कमला शामराव उंबरकर</b> रा. ढोरपा ता. नागभीड जि. चंद्रपूर	<b>Hiteshwari Suresh Panpate</b> (N-22686)	<b>Hiteshwari Mahesh Chonde</b> W/O Mahesh Chonde, House No 3201 Nara Village Jaripatka Nagpur - 440014
<b>Lahu Gajanan Dhage</b> (N-22678)	<b>Akash Gajanan Dhage</b> 144, Near Rupmai Mandir Jamatha Wardha Road Nagpur Pin-441122		



महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Kavita Harishchandra Gambhir</b> (N-22687)	<b>Kavita Vivek Kapur</b> 201 / A, Anand Palace, Plot No No - 33, Near Anand Mangal Karyalaya, Dhantoli Nagpur - 440012.	<b>Vishnu Shivbaji Nehare</b> (N-22695)	<b>Vishnu Shivba Nehare</b> Plot No.39, Manewada Rd., Near Vishwashanti Nagari, Sahakari Pat Sanstha, Balaji Nagar, Nagpur,
<b>Manda Tirupati Kalapallivar</b> (N-22688)	<b>Manda Rajayya Kondpartiwari</b> Ward No 17 Near Sub District Hospital Jirkuntwar Sir Mu Po Mul Chandrapur Maharashtra 441224	<b>Nishatai Madhorao Gaidhane</b> (N-22696)	<b>Nisha Devraj Kharwade</b> W/O Devraj Kharwade At Baputola/Salaitola Post Mundikota Tah Salekasa Dist Gondiya 441902
<b>Kanooja Bee</b> (N-22689)	<b>Kanuja Mondal Sarkar</b> 845 A, Near Kala Kuwa, Mahatma Fule Bazar, Mohammad Ali Chowk, Bhaldarpura, Nagpur- 440018	<b>Pradeep Kisan Parate</b> (N-22697)	<b>Pradeep Krushnrao Parate</b> Lalganj Raut Chowk Near Sati Mata Mandir 440002
<b>Mahesh Ramrao Korde</b> (N-22690)	<b>Mahesh Chintaman Korde</b> 506, Amravati Road, Near Corporation Library, New Futana, University Campus, Nagpur 440033	<b>Arti Shardanand Sinha</b> (N-22698)	<b>Arti Namit Kanungo</b> Satya Sai Apartment , Building No. 3, 2nd Floor, Khamla Road, Nagpur - 440025.
<b>प्रेमिला बबनराव पडोळे</b> (N-२२६९९)	<b>प्रमिला वामनराव पडोळे</b> धनगवली नगर, बेसा, नागपूर	<b>मंगला आप्पाराव साखरे</b> (N-२२६९९)	<b>मंगला दिपक सहगल</b> पत्रकार कॉलोनी अमरावती
<b>C R Yogendran</b> (N-22692)	<b>Yogendran Ravindran Mudaliar</b> Flat No.S-1, Sai Apartment, Bahirambaba Nagar, Ghugus, Chandrapur [m.S]-442505	<b>Nilima Mangal Surjuse</b> (N-22700)	<b>Nilima Ravi Morey</b> House No 754 Garoba Maidan Road Near Dalvi Hospital Garoba Maidan Nagpur
<b>Jiyana Yashwant Khandare</b> (N-22693)	<b>Janvi Yashwant Khandare</b> At Pethkaldongri Post Vyahad Tah Nagpur Rural Dist Nagpur	<b>Nagesh Devchand Shirsat</b> (N-22701)	<b>Nagorao Devchand Shirsat</b> At Pimpalgaon Nath Tq Motala Dist Buldana - 443103
<b>अंजना कारू कोसरे</b> (N-२२६९४)	<b>पुष्पा रुपचंद मेश्राम</b> रा. वडेगाव पो. भेंडाळा तह. पवनी जि. भंडारा पिन ४४१९९०	<b>Asha Divakar Khapekar</b> (N-22702)	<b>Ashwini Rohan Shende</b> Lashkari Bag Nagpur, 440017

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Anushka Ganesh Kshirsagar</b> (N-22703)	<b>Anushka Kartik Marotkar</b> "shriram" Birla Gate No. 1, Near S. Mart, Jatharpeth, Akola.	<b>Pranjal Pravin Chaudhari</b> (N-22712)	<b>Adhira Pravin Chaudhari</b> At. Post. Vizora, Tq. Barshitakli, Dist. Akola.
<b>Rutuja Dattaji Dalane</b> (N-22704)	<b>Rutuja Dattuji Dalane</b> At Post Vihirgaon, Umred Road, Tah. Dist. Nagpur	<b>राणी भास्कर तळोकार</b> (N-२२७१३)	<b>राणी अमोल कुयटे</b> प्रतापनगर, मु, तेल्हारा, ता. तेल्हारा, जि ल्हा-अकोला, महाराष्ट्र-४४४१०८
<b>Gajanan Sadashiv Kakde</b> (N-22705)	<b>Dattaraj Sadashiv Kakde</b> At Pidha Post Nanza Tq Kalamb Dist Yavatmal	<b>योगेश सुदाम राठोड</b> (NR-२२७१४)	<b>योगेश सुदाम गिरी</b> मु. सुकळी पोस्ट. करळगाव ता. बाभूळगाव जिल्हा. यवतमाळ-४४५००९
<b>Maitri Sandip Mohod</b> (N-22706)	<b>Maitri Diksha Wankhade</b> Amrapali Gruha Nirman Society, Near Z.P. School, Shegaon , Amravati. 444604	<b>सुरेश मोतीराम ठाकरे</b> (N-२२७१५)	<b>गजानन मोतीराम ठाकरे</b> मु पोस्ट हिवरखेड ता. तेल्हारा जी अकोला ४४४१०३
<b>Vyankatrao Shrawan Thakare</b> (N-22707)	<b>Vyankat Shrawan Thakre</b> At Dhamangaon Post Kattipar Tah Amgaon Dist Gondia	<b>काशीराव जागो रेवतकर</b> (N-२२७१६)	<b>काशीराम जागो रेवतकर</b> रा.पो. आमनेर, तह-वरुड, जिल्हा- अमरावती, ४४४१०६
<b>रामराव नारायण कंदेवाल</b> (N-२२७०८)	<b>रामराव नारायण मंडलिक</b> मु पोस्ट बुटीबोरी ता जि नागपुर	<b>Shyam Purushottam Pandey</b> (N-22717)	<b>Shyam Purushottam Pande</b> Plot 7.Purwa Heritage, Kranti Colony, Behind Gajanan Temple. Amravati. 444601
<b>Nilatari Naresh Ghosale</b> (N-22709)	<b>Nilatari Niraj Ghosale</b> At Post Kapra Method, Pardhi Beda, Tq Dist Yavatmal	<b>मंगेश सुदाम राठोड</b> (N-२२७१८)	<b>मंगेश सुदाम गिरी</b> मु. सुकळी पोस्ट. करळगाव ता. बाभूळगाव जिल्हा. यवतमाळ - ४४५००९
<b>Akanksha Ashok Thool</b> (N-22710)	<b>Akanksha Ajay Kshirsagar</b> Plot No. 38, Ayodhya Nagar, Behind Gajanan School, New Subhedar Road Nagpur - 440024	<b>हरदिनी मधुकरराव देशमुख</b> (N-२२७१९)	<b>प्रभावती मधुकरराव देशमुख</b> कॅम्प रोड, भातकुली पंचायत समिती, कलेक्टर कॉलनी, अमरावती - ४४४६०९
<b>Pinki Harpal Paal</b> (N-22711)	<b>Pinki Ashish Koche</b> Bhankheda Near Bal Samaj Wachnalaya Nagpur		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>लताबाई पुरुषोत्तम</b> (N-२२७२०)	<b>लताबाई पुरुषोत्तम सरोदे</b> फुली नांदुरा जी बुलडाणा	<b>Ulka Manoharrao Telkhade</b> (N-22729)	<b>Ulka Amol Mete</b> Sai Mukut Apartment, Uday Colony, Sai Nagar, Amravati
<b>Roshani Digambar Dharmik</b> (N-22721)	<b>Roshani Prashant Parate</b> Lalganj Kumbharpura Behind Rashtrasewa Vidyalaya Nagpur 440002	<b>Hemangi Ashok Vaidya</b> (N-22730)	<b>Hemangi Shreyas Deshpande</b> Flat No. 105 , Gangadhar Jyoti Appartment , Gopal Nagar Iii Bus Stop , Gopal Nagar , Nagpur - 440022
<b>जिजाबाई बक्तारसिंग मेंडकर</b> (N-२२७२२)	<b>विजूबाई बक्तारसिंग मेंडकर</b> रामगाव ता मोताळा जि बुलडाणा	<b>इंदू आसाराम गायकवाड</b> (N-२२७३१)	<b>इंदू दिपक मेश्राम</b> रा.पाहार्णी ता.नागभीड जिल्हा.चंद्रपूर ४४१२०६
<b>Geeta Chandarlal Gemnani</b> (N-22723)	<b>Geeta Raghuvendra Raghuwanshi</b> C/O Kiran C. Gemnani, Premvihar Colony, Near Sudarshan Builing, Amravati	<b>Kunda Krishnarao Choudhari</b> (N-22732)	<b>Kunda Yogesh Awari</b> Plot No. 9, Welcome Soc. Zingabai Takli, Godhani Road, Nagpur 440030
<b>फेंदासिंग सखाराम बारेला</b> (N-२२७२४)	<b>फेंदासिंग सखाराम जमरा</b> रा.सुनगाव तालुका-जळगाव जामोद जिल्हा-बुलडाणा पिन-४४३४०२	<b>Dipali Shankar Wandhre</b> (N-22733)	<b>Dipali Amol Tonge</b> Mu. Sukali Gharapure , Post. Salaidhabha , Tah. Hingna Nagpur 0 441122
<b>Sunita Nirapure</b> (N-22725)	<b>Sunita Vijaykumar Nirapure</b> 816 Gajanan Township No 4, Kathora Bk. Amravati - 444602	<b>Chhaya Emmanuel John</b> (N-22734)	<b>Chhaya Ajay Rao</b> B-5, Martin Nagar, Jaripatka, Nagpur 440015
<b>Shubham Rajendra Dukare</b> (N-22726)	<b>Shubham Rajendra Dakare</b> Ward No. 02 ,Main Roas Wadala,Tah-Warud,Dist-Amravati, 44496	<b>Evansh Pravin Ramteke</b> (NR-22735)	<b>Evansh Pravin Suryawanshi</b> Quater No Nh/2, Police Training School, Near Jerrel Lawn,Surendra Nagar,Nagpur-440015
<b>Bhagyashri Surendrasingh Sawate</b> (N-22727)	<b>Bali Surendrasingh Sawate</b> Back Side Of Bus Stand,Inside Circuit House,Akola	<b>Shefali Niranjan Choudhary</b> (N-22736)	<b>Shefali Umesh Ambulkar</b> Plot No. 427, Police Station Road, Near Aata Chakki Ganeshpeth Nagpur
<b>Pankaj Ganesh Yadeo</b> (N-22728)	<b>Pankaj Ganesh Yadav</b> Guruashish Recidency, Usha Colony,Rukhmini Nagar,Amravati.444606		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Sunita Ramdas Wanjari</b> (N-22737)	<b>Sunanda Manojrao Sathawane</b> Behind Sainath Mandir, Ayodhya Nagar, Nagpur - 440024	<b>Pravin Dnyaneshwar Ramteke</b> (NR-22745)	<b>Pravin Dnyaneshwar Suryawanshi</b> Quater No Nh/2, Police Training School, Near Jerryl Lawn, Surendra Nagar, Nagpur-440015
<b>Yatharthi Nipane</b> (N-22738)	<b>Ekam Kaur Nipane</b> Shivniranjan Apartment, 370 , Giripeth Nagpur - 440010	<b>प्रगती गजानन मिसाळ</b> (NR-२२७४६)	<b>तनिशा गजानन मिसाळ</b> कोंग्रेस नगर सुंदरखेड ता जि बुलडाणा
<b>Mussarrat Jahan</b> (N-22739)	<b>Arwa Fakhruddin Husain</b> H. No. 545/B, Flat No. M02, Old Kailash Talkies, Jagnath Budhwari, Nagpur - 440002	<b>Puja Arvind Thakre</b> (N-22747)	<b>Puja Manish Chonde</b> W/O Manish Chonde, Zenda Chowk 179 Nara Vasti Hanuman Mandir Samoril Parisar Jaripatka Nagpur - 14
<b>बेबी नामा ठाकरे</b> (N-२२७४०)	<b>बेबी प्रल्हाद बोंदरे</b> रा. धर्मापुरी ता. मौदा जि. नागपूर	<b>Bhagyashree Ramesh Sabe</b> (N-22748)	<b>Bhagyashree Aniket Nemade</b> 5, Chandrashekar Ajad Nagar, Mu.Post. Telhara, Akola
<b>Vanmala Bondre</b> (N-22741)	<b>Rushali Ramesh Bondre</b> 197, Wanjari Layout, Vinoba Bhave Nagar, Nagpur, Dist. Nagpur 440014	<b>Kisan Gomaji Kshirsagar</b> (N-22749)	<b>Krushnaji Gomaji Kshirsagar</b> Plot No 35, Adiwasi Layout, Navneet Nagar Amravati Road Wadi Nagpur 440023
<b>शामाबी जावेदखा</b> (N-२२७४२)	<b>समिनाबी अब्दुल जाहेद</b> बोरव्हा तालुका तेल्हारा जिल्हा अकोला पिन कोड ४४४९२६	<b>सुरेश नथ्युजी मांडवकर</b> (N-२२७५०)	<b>सुरेंद्र नथ्युजी मांडवकर</b> मु. लाडकी पो. चहांद त. राळेगाव जी. यवतमाळ
<b>कल्पना अजाबराव लकडे</b> (N-२२७४३)	<b>कल्पना दिलीप ठेपेकर</b> एसटी क्वॉर्टर सी-७ मॉडेल मिल रोड गणेशपेठ, महात्मा फुले बझार नागपूर ४४००९८	<b>Snehal Narendra Jagtap</b> (N-22751)	<b>Snehal Nikhil Chavan</b> Plot No. 43-A, Near Sai Mandir, Ayodhya Nagar, Nagpur - 440024
<b>Mala Omkarrao Gedam</b> (N-22744)	<b>Preeti Prabhakar Kurekar</b> Plot No. 18, Chimurkar Lay-Out, Hudkeshwar Road, Nagpur-34	<b>कांता शिवाजी गोमासे</b> (N-२२७५२)	<b>कल्पना शिवाजी गोमासे</b> रा. खैरखेड, पो. खंडाळा, ता. अकोट, जि. अकोला.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Jivan Laxman Bhange</b> (NR-22753)	<b>Jivanrao Laxman Bhange</b> Ward No. 2, At. Khandala, Post. Walani, Tah. Nagpur Rural, Dist. Nagpur 441501	<b>माधुरी सेवेन्द्रकुमार बिसेन</b> (N-२१३९८७९)	<b>माधुरी रवींद्रकुमार बिसेन</b> मु. कटगटोला ता आमगाव जी गोंदिया
<b>Smita Hattika</b> (N-22754)	<b>Smita Ashish Mishra</b> Plot No. 123, Ekta Niwas, Wardha Road, Near Mahatma Eye Hospital, Rajiv Nagar, Somalwada, Nagpur	<b>Sapna Madhukar Raut</b> (NR-2139872)	<b>Sapna Ajay Pongale</b> At-Katurli,Po-Sitepar,Tah-Amgao n,Dist-Gondia
<b>Padma Ankalu Gayreddiwar</b> (N-22755)	<b>Padma Shankar Gandlewar</b> Balaji Ward, Ballarpur Tah- Ballarpur Dist- Chandrapur Pin 442 701 (M.S.)	<b>Yash Sanjayrao Karekar</b> (N-2139873)	<b>Yash Sanjay Karekar</b> Patwari Laine, Mata Mandir Ward, Hinganghat, Dist Wardha, Maharashtra- 442301
<b>Surabhi Subhash Wadodkar</b> (N-22756)	<b>Surabhi Shantanu Varadpande</b> Plot No. 70, Rajapeth, Hudkeshwar Road, Nagpur - 440034	<b>Surekha Diwakarrao Hiwanj</b> (N-2139874)	<b>Surekha Arunrao Bhomale</b> Pratapnagar, Ward No. 10, Behind Old Rto, Wardha.
<b>Varsha Madan Dhole</b> (N-2139867)	<b>Varsha Nilesh Kathole</b> Adgaon Khurd, Post-Pimpalkhuta, Tal-Patur, Akola-444501	<b>विद्याबाई भीमराव शहारे</b> (N-२१३९८७५)	<b>विद्यावती भीमराव शहारे</b> मु. साकोली पो. ता.साकोली जी. भंडारा { महाराष्ट्र }
<b>Prashant Shamraoji Bobade</b> (N-2139868)	<b>Hemraj Shamraoji Bobade</b> P.No 35:36:37 F.No. 101 Mahalaxmi Residency Near Jrk Convent Mayurpeth Aaradhana Nagar Nagpur-440034	<b>Rishabh Patil</b> (NR-2139876)	<b>Rishabh Bhavikdas Patil</b> Dawalamethi Amravati Road Nagpur 440023
<b>Jayshri Gulab Rathod</b> (N-2139869)	<b>Jayshri Sachin Rathod</b> At Borwaha, Taluka Manora, Post Karli, Borwaha Bk, Washim, Mh. 444404	<b>Patwari Zingar Raut</b> (N-2139877)	<b>Giridhar Zingar Raut</b> At.Po. Arhernawargaon Ta. Bramhapuri Dt.Chandrapur
<b>दीपा हरी देशमुख</b> (N-२१३९८७०)	<b>दीपाली विघ्नेश मैद</b> रा. सरांडी बु तह लाखांदूर जी भंडारा ४४९९०८	<b>शांताबाई गणपत मोहुर्ले</b> (N-२१३९८७८)	<b>पारबता गणपत मोहुर्ले</b> रा गुजेवाही कोठा ता सिंदेवाही जि चंद्रपूर
		<b>प्रशांत विजयराव देशमुख</b> (N-२१३९८७९)	<b>गजानन विजयराव देशमुख</b> मु.साकुर्ली तह समुद्रपूर जिल्हा वर्धा

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
<b>Bharti Gajanan Orodiya</b> (N-2139880)	<b>Bharti Sanjay Kharपुरiya</b> At Post Jaurwada Khurd Tah Karanja Dist Wardha 442203		
<b>Kajal Diliprao Kalmore</b> (N-2139881)	<b>Kajal Krunal Agarkar</b> Flat No-S--14 H. No. 1086 Sai Residency, Daulatwadi, Wadi Nagpur-440023		
<b>Shalina Ghanashyam Meshram</b> (N-2139882)	<b>Shanili Ghansham Meshram</b> At. Chandala Post Bodali Tah Dist Gadchiroli 442605		
<b>Dhanshri Sudhakar Uike</b> (NR-2139883)	<b>Dhanshree Sudhakar Uike</b> P.W.D Qtr No 3/2 Civil Line Chandrapur 442401		
<b>Payal Dinesh Gokhe</b> (N-2139884)	<b>Urmila Dinesh Gokhe</b> W/O Dinesh Gokhe P N 34 Near Hanuman Mandir, Gulshan Nagar Wanjra Layout Uppalwadi Nagpur 440026		

यावरून असे जाहीर करण्यात येत आहे की, खालील व्यक्तींनी आपली जुनी जन्मतारीख बदलून नवीन जन्मतारीख धारण केली आहे /  
It is hereby notified that the following persons have changed their Birth Dates:-

जुनी जन्मतारीख व नोंदणी क्रमांक / OLD BIRTH DATE WITH REGISTRATION No.	नवीन जन्मतारीख नाव व पत्ता / NEW BIRTH DATE WITH NAME AND ADDRESS	जुनी जन्मतारीख व नोंदणी क्रमांक / OLD BIRTH DATE WITH REGISTRATION No.	नवीन जन्मतारीख नाव व पत्ता / NEW BIRTH DATE WITH NAME AND ADDRESS
<b>Seventh May Nineteen Eighty One</b> (N-22757)	<b>Seventh July Nineteen Eighty One</b> Sheetal Liladhar Barai, F-101, Pyramid City Ii, Gawasi Manapur, Near Jamtha Stadium, Dist Nagpur-441108	<b>तेवीस जून एकोणीशे सहासष्ट सव्वीस जून एकोणीशे सहासष्ट</b> (N-२२७५९)	नरेंद्र रूपराव अडगावकर, श्री. नरेंद्र रूपराव अडगावकर, न्यू स्वस्तिक नगर, बडनेरा रोड, अमरावती, ता.जि. अमरावती
<b>Eighth December Nineteen Seventy Seven</b> (NR-22758)	<b>Eighth September Nineteen Seventy Seven</b> Raju Marotraoji Nilatkar, Plot No 15 Umred Road Bhande Plot Nagpur	<b>First January Nineteen Fifty Seven</b> (NR-22760)	<b>First July Nineteen Fifty Three</b> Saira Bano, Badi Masjid Ke Pichhe Imli Bagh Naya Bazar Kamptee Nagpur 441002

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,  
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७ - १३, २०२२/चैत्र १७ - २३, शके १९४४

जुनी जन्मतारीख व नोंदणी क्रमांक / OLD BIRTH DATE WITH REGISTRATION No.	नवीन जन्मतारीख नाव व पत्ता / NEW BIRTH DATE WITH NAME AND ADDRESS	जुनी जन्मतारीख व नोंदणी क्रमांक / OLD BIRTH DATE WITH REGISTRATION No.	नवीन जन्मतारीख नाव व पत्ता / NEW BIRTH DATE WITH NAME AND ADDRESS
<b>Nineteen September Nineteen Seventy Eight</b> (N-22761)	<b>Twenty Second August Nineteen Seventy Seven</b> Meghana Kamlakar Purohit, Flat No. B 2 Suwarnasankul, Amravati Road, Hindustan Colony, Nagpur	<b>Twenty July Two Thousand</b> (N-22767)	<b>Twenty June Two Thousand</b> Rasika Dnyaneshwar Awale, Opp. Bsnl Telephone Exchange Tower, Jalnagar Ward, Chandrapur Tah. & Dist. Chandrapur
<b>Five August Nineteen Ninety Four</b> (N-22762)	<b>Five June Nineteen Ninety Four</b> Piyush Krushnarao Lokhande, Sai Nagar. Near Hanuman Mandir. Juna Dhamangaon Railway. Dist. Amravati 444709	<b>एकोणतीस डिसेंबर दोन हजार दोन जुलै दोन हजार तीन</b> (N-२२७६८)	यश अरुण मोटघरे, रा-सुभाष वॉर्ड, बेला, पोस्ट-बेला, ता-जिल्हा-भंडा रा.
<b>अठ्ठावीस जून दोन हजार पाच</b> (NR-२२७६३)	<b>अठ्ठावीस मे दोन हजार पाच</b> जान्हवी अशोक धनविजय, मु-लुम्बिनी नगर वडाळा पैकु, तह-चिमूर, जी-चंद्रपूर ४४२९०३	<b>Ten May Nineteen Seventy Five</b> (N-22769)	<b>Ten May Nineteen Seventy Three</b> Mohammad Ashad Rangoonwala, 48, New Colony, Mangalwari Bazar, Sadar, Nagpur 440001
<b>First January Nineteen Seventy One</b> (N-22764)	<b>Twenty First January Nineteen Seventy</b> Suman Bahudas Babhare, Ambedkar Waard Tamaswadi Post Umarwada Tah Tumsar Dist Bhandara Maharashtra 441912	<b>Second August Nineteen Ninety Eight</b> (NR-22770)	<b>Second August Nineteen Ninety Nine</b> Abhay Ashok Dongre, New Indora Republican Nagar Jaripatka Nagpur 440014
<b>सत्तावीस जुलै दोन हजार</b> (NR-२२७६५)	<b>सत्तावीस जुलै दोन हजार दोन</b> दत्ता विलास कांबळे, रा.पोस्ट.पाळोदी ता.मानोरा जि.वाशीम	<b>Second July Nineteen Eighty Three</b> (N-22771)	<b>Thirty August Nineteen Eighty Three</b> Umakant Vasnatrao Shrikhande, Ward No 12 Mohpa Dist. Nagpur
<b>Twenty Second November Nineteen Seventy Seven</b> (N-22766)	<b>First February Nineteen Seventy Eight</b> Imran Ullah Khan Amin Ullah Khan, Yaseen Pura Daryapur Tq Daryapur Dist Amravati Ms 444803	<b>वीस एप्रिल एकोणीशे नव्वद</b> (N-२२७७२)	<b>सत्तावीस डिसेंबर एकोणीशे नव्वद</b> सैय्यद अब्दुल वदुद सैय्यद मसूद, अंगणवाडी जवळ, कसाबपूरा, बोरगाव मंजू, ता. जि. अकोला.